



महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ११, अंक १२] गुरुवार ते बुधवार, मार्च २०-२६, २०२५/फाल्गुन २९, शके १९४६-चैत्र ५, शके १९४७[पृष्ठे ८५, किंमत : रुपये १०.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अमरावती विभागीय पुरवणी

अनुक्रमणिका

पृष्ठे	पृष्ठे
भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार-अ, चार-ब व चार-क यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.	नाही.
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.	१-८५
भाग एक-अ.—(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.	१-२९

शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी

नाही.

संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४४.

जिल्हाधिकारी, यांजकडून

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.

कलम १९ अन्वये अधिसूचना

क्रमांक अका-भूसंपादन-चनाखा-कलम-१९-कावि-३११-२०२५.—

ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण ११-२०१४-प्र.क्र.७७-अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त अधिसूचना” असा करण्यात आला आहे.) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टर पेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याचा संबंधात अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी, समूचित शासन असल्याचे मानण्यात येईल.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समूचित शासन असलेल्या, यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्यांस यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त सार्वजनिक प्रयोजन” असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा

तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाचे कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहेत. (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावीत.)

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश या सोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे.

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे, (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर, या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा.)

त्याअर्थी, आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतेही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण-चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही:

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकाऱ्यांस विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु, आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुध्दीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश “उक्त नियम” असा करण्यात आला आहे) याच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्यावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, केळापूर, यांना पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची-एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ४-४७-२०२२-२३, गांव-चनाखा, तालुका-केळापूर, जिल्हा-यवतमाळ.

अ. क्र. (१)	भूमापन किंवा गट क्रमांक (२)	अंदाजित क्षेत्र (३) हे. आर
१	२४३	० १५
२	२४५	० २१
एकूण क्षेत्र . .		० ३६

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नांव	:—	खेरी जोड रस्त्याचे बांधकामाकरिता.
प्रकल्पाचे वर्णन	:—	खेरी जोड रस्त्याचे बांधकामाकरिता.
समाजाला मिळणारे लाभ (आर्थिक रोजगार, पायाभूत सुविधा, सोयी सुविधा याबाबत व इतर लाभा संबंधात मजकूर)	:—	या प्रकल्पामुळे पारवा पिंपळखुटी रस्त्याचे कामामुळे येण्या जाण्याकरीता रस्ता उपलब्ध होईल व जिवनमान उंचावेले. रस्त्याचे काम झाल्याने फायदे होऊन जिवनमान उंचावेले.

अनुसूची-तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

—निरंक—

अनुसूची-चार

पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाऱ्या अभिकरणाने दिलेला) सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश : दिनांक १३ मार्च, २०१५ चे राजपत्रात प्रसिध्द महाराष्ट्र शासनाची अधिसूचना क्रमांक संकीर्ण ०१-२०१५-प्र.क्र.३-अ-२, नुसार उक्त अधिनियमाचे कलम १० (क) नुसार सामाजिक प्रभाव निर्धारणाच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देण्यात आलेली आहे.

अनुसूची-पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

(अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम	:-	प्रशासक नियुक्तीची आवश्यकता नाही.
(ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता	:-	-निरंक-
(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिसूचनेचा तपशील	:-	-निरंक-

टीप :- उक्त जमिनीच्या आराखड्याचे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, केळापूर यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

मजकूर :- सदर अधिसूचना कोची तलाव प्रकल्पात मुख्य कालव्याकरिता जमीन भूसंपादनाकरीता संपादीत करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे फायदे होऊन जिवनमान उंचावेल.

यवतमाल :
दिनांक १४ मे, २०२४.

डॉ. पंकज आशिया (भा.प्र.से.),
जिल्हाधिकारी, यवतमाल.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४५.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ कलम ११(१) अन्वये प्रारंभिक अधिसूचना.

क्रमांक कावि-भूसंपादन-अ.का-३८-२०२५.—

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण ११-२०१४-प्र.क्र.७७-अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५, महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, असाधारण क्र.१६० महसूल व वन विभाग अधिसूचना दिनांक ११ सप्टेंबर, २०१५, क्रमांक संकीर्ण ११-२०१४-प्र.क्र.७७-भाग-२-अ-२, दिनांक १८ फेब्रुवारी, २०१६ (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त अधिसूचना” असा करण्यात आला आहे.) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड अ) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यातील १०००० हेक्टर पेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी, समूचित शासन असल्याचे मानण्यात येईल;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समूचित शासन असलेल्या, बुलढाणा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांस यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त जमिन” असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त सार्वजनिक प्रयोजन” असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे. अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या

अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहेत.

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश या सोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्स्थापना या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे;

त्याअर्थी, आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतेही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही:

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकाऱ्यांस विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल;

परंतु, आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुध्दीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश “उक्त नियम” असा करण्यात आला आहे) यांच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्यावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, सिंदखेडराजा यास पदनिर्देशित करित आहे.

अनुसूची-एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ४-२०२४-२५, गाव-राहेरी बु., तालुका-सिंदखेडराजा, जिल्हा-बुलढाणा.

अ. क्र. (१)	भूमापन क्रमांक किंवा गट क्रमांक (२)	अंदाजित क्षेत्र (३) हे. आर
१	३१९ पैकी	० ६५
	एकूण क्षेत्र . .	० ६५

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नांव	:— खडकपुरा प्रकल्प, देऊळगावराजा.
प्रकल्प कार्याचे वर्णन	:— खडकपुरा प्रकल्पाच्या उजवा मुख्य कालव्याच्या कामासाठी लागणाऱ्या मौजे राहेरी बु., ता. सिंदखेडराजा खाजगी जमिनीचा भूसंपादन प्रस्ताव ०.६५ हे. आर
समाजाला मिळणारे लाभ	:— या प्रकल्पामुळे शेतीसाठी पाणी, सार्वजनिक पाणीपुरवठा होणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती होणार असून ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकरी, भूमिहीन शेतमजूर यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून त्यांच्या जीवनमानात (STANDARD OF LIVING) सुधारणा होणार आहे.

अनुसूची-तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

सदरचा प्रकल्प हा सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी आवश्यक असून दुष्काळ प्रवण भागातील कमी क्षेत्रावर आहे. सदर क्षेत्र प्रकल्पाच्या बुडीत

क्षेत्रासाठी संपादित होत असून त्यास शेतकऱ्यांची संमती आहे. या मध्ये कोणतीही वस्ती अथवा गावठाण बाधीत होत नसल्यामुळे अथवा कोणतीही व्यक्ती विस्थापीत होत नसल्यामुळे पुनर्वसन करण्याची आवश्यकता नाही.

अनुसूची-चार

सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश

नविन भूसंपादन कायदा, २०१३ कलम १० क अन्वये सामाजिक परिणाम निर्धारणातून सूट आहे.

अनुसूची-पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

- (अ) प्रशासक म्हणून नियुक्त :— या प्रकल्पांमुळे शेतीसाठी पाणी, सार्वजनिक पाणीपुरवठा, उद्योगधंद्यांना पाणी पुरवठा होणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती होणार असल्यामुळे भूसंपादनास शेतकऱ्यांची संमती आहे. अधिकाऱ्यांचे पदनाम तसेच सदरचा प्रकल्प हा अनुशेषग्रस्त जिल्ह्यातील असून अतिशय कमी क्षेत्रावर आहे. सदर क्षेत्रामध्ये कोणतीही वस्ती अथवा गावठाण बाधीत होत नसल्यामुळे पुनर्वसन करण्याची आवश्यकता नाही. सबब प्रशासक नियुक्तीचा प्रश्नच उद्भवत नाही.
- (ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा :— —निरंक—
पत्ता
- (क) ज्या अधिसूचनेद्वारे :— —निरंक—
प्रशासकाची नियुक्ती
करण्यात आली, त्या
अधिसूचनेचा तपशील

टीप :— उक्त जमिनीच्या आराखड्याचे उपविभागीय अधिकारी, कार्यालय सिंदखेडराजा, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा या कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

बुलढाणा :
दिनांक ०१ जानेवारी, २०२५.

डॉ. किरण पाटील,
जिल्हाधिकारी, बुलढाणा.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४६.

उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) तथा सदस्य सचिव, यांजकडून

- वाचा:—** (१) शासन निर्णय महसुल व वनविभाग क्र. संकीर्ण०३-२०१५-प्र.क्र.२४-अ-२-दि. १२ मे, २०१५,
(२) शासन निर्णय महसुल व वनविभाग क्र. संकीर्ण०३-२०१५-प्र.क्र.२४-अ-२-दि. ३० सप्टेंबर, २०१५
(३) म.शा. महसुल व वनविभाग यांचे परिपत्रक क्र.एलक्युएन-०१-२०१७-प्र.क्र.१२-भाग-अ-२-मंत्रालय, मुंबई-४०००३२ दिनांक २५ जानेवारी, २०१७.

खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेणेबाबत

जाहीर नोटीस

क्र.मं.अ.-उपवि.अ.व.प्र.क्र.४-कावि-३२-२०२५.—

ज्याअर्थी, कार्यकारी अभियंता, अमरावती मध्यम प्रकल्प विभाग, अमरावती यांनी मौजा निजामपूर, ता. अचलपूर येथील वासणी मध्यम प्रकल्पाचे बुडीत क्षेत्रातील निजामपूर येथील पर्यायी शेत रस्ता बांधकाम या प्रयोजनाकरीता शासन निर्णय महसुल व वन विभाग क्र.०३-२०१५-प्र.अ.३४-अ-२ दिनांक १२ मे, २०१५ व दिनांक ३० सप्टेंबर, २०१५ मधील तरतुदीस अनुसरून खासगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पध्दतीने कार्यकारी अभियंता, अमरावती मध्यम प्रकल्प विभाग, अमरावती यांचे नावे घेण्याबाबत त्यांचे पत्र जा.क्र.२६३६-अमप्रवि-रेचिसा-भू.प्र.-वासणी प्र.-२०२३, दिनांक ०३ ऑगस्ट, २०२३ नुसार भूसंपादन प्रस्ताव ११/४७/२०२२-२३, मौजा निजामपूर, ता. अचलपूर, जि. अमरावती एकूण क्षेत्रफळ ० हे. ५४ आर. चा प्रस्ताव जिल्हाधिकारी अमरावती यांचेकडे सादर केला आहे.

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, अमरावती यांचे आदेश क्र. ६४२-२०२३, दिनांक २२ ऑगस्ट, २०२३ अन्वये कार्यकारी अभियंता, अमरावती मध्यम प्रकल्प विभाग, अमरावती त्यांचे पत्र जा.क्र. २६३६-अमप्रवि-रेविसा-भू.प्र.-वासणी प्र.-२०२३, दिनांक ०३ ऑगस्ट, २०२३ नुसार संपादन क्षेत्राबाबत सरळ खरेदीने मुल्य निश्चितीबाबत उक्त प्रस्तावासंबंधी शासन निर्णय दिनांक १२ मे, २०१५ व दिनांक ३० सप्टेंबर, २०१५ आणि त्या अनुषंगाने शासन निर्णय तसेच शासन परिपत्रक महसुल व वनविभाग क्र. एलक्युएन०१-२०१७-प्र.क्र.१२-अ-२, दिनांक २५ जानेवारी, २०१७ प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

त्याअर्थी आता, उक्त शासन निर्णय आणि शासन परिपत्रकातील तरतूदीनुसार उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) अवप्र. क्र. ४ अमरावती तथा सदस्य सचिव जिल्हास्तरीय समिती अमरावती याद्वारे —

अनुसूची (एक)

खाजगी क्षेत्रातील जमीनी खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने कार्यकारी अभियंता, अमरावती मध्यम प्रकल्प विभाग, अमरावती यांचे नावे घेण्याबाबत जाहीर नोटीस प्रसिध्द करित आहे. आणि

अनुसूची (दोन)

प्रकल्पासाठी जमीनी खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने संपादीत करतांना जिल्हास्तरीय समिती मार्फत भूसंपादन कायदा २०१३ मधील कलम २६ ते ३० च्या शेड्युल १ च्या तरतूदीनुसार संबंधित जमीनीसाठी परिगणीत होणाऱ्या एकूण मोबदल्याच्या रक्कमेवर २५ टक्के रक्कम वाढीव देऊन मोबदला निश्चित करण्यात येईल.

अनुसूची (तीन)

संबंधित भूधारकांकडून शासनाच्या प्रचलीत धोरणाप्रमाणे खाजगी जमीन खाजगी वाटाघाटीने थेट खरेदीपद्धतीने कार्यकारी अभियंता, अमरावती मध्यम प्रकल्प विभाग, अमरावती यांचे नावे खरेदी करून देण्यात स्वच्छेने तयार असल्याबाबत व जिल्हास्तरीय समितीने निश्चित केलेला मोबदला संपूर्णतः अंतिमरित्या स्वीकारण्यास तयार असल्याबाबतचे संमतीपत्र (विकल्प) मागवित आहे.

(२) संबंधित भूधारकांनी ही जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्यानंतर विहीत नमुन्यातील संमतीपत्र (विकल्प) कार्यकारी अभियंता, अमरावती मध्यम प्रकल्प विभाग, अमरावती यांचेकडे दाखल करावीत.

(३) संमतीपत्राचा (विकल्प) विहीत नमुना कार्यकारी अभियंता, अमरावती मध्यम प्रकल्प विभाग, अमरावती यांचे कार्यालयात उपलब्ध आहे.

(४) सदर प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आलेल्या क्षेत्राच्या पुनर्वसन आराखड्याची प्रत कार्यकारी अभियंता, अमरावती मध्यम प्रकल्प विभाग, अमरावती यांचे कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत भूधारकांना किंवा हितसंबंधीत व्यक्तींना तसेच जनतेस निरीक्षणासाठी खुली ठेवण्यात आली आहे.

अनुसूची (चार)

भूसंपादन (सरळ खरेदी) प्रकरण क्रमांक ११/४७/२०२२-२३, मौजा निजामपुर, तालुका अचलपुर, जिल्हा अमरावती वासणी मध्यम प्रकल्पाचे बुडीत क्षेत्रातील मौजा निजामपुर येथील पर्यायी शेत रस्ता बांधकाम या प्रयोजनाकरीता समाविष्ट (खरेदी करावयाच्या) खाजगी जमिनीचा तपशील

अ.क्र.	भूधारकांचे नाव	मौजा	गट/सर्व्हे क्र.	भूधारणा प्रकार	नमुना ७/१२ प्रमाणे एकूण क्षेत्र	खरेदी करावयाचे क्षेत्र
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)
					हे. आर	हे. आर
१	सुनिता मनोहरराव रहाटे	निजामपुर	११	१	१ ११	० ३५
२	मनोहर दयाराम रहाटे	निजामपुर	१२	१	० ९३	० ०८
३	विनोद ज्ञानेश्वर पातशे	निजामपुर	१३ पैकी	१	० ७४	० ०६
४	निखील प्रमोद पातशे	निजामपुर	१३ पैकी	१	० ५२	० ०५
					एकूण ...	० ५४

दिनांक २८ जानेवारी, २०२५.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४७.

- वाचा:—** (१) शासन निर्णय महसुल व वनविभाग क्र. संकीर्ण०३-२०१५-प्र.क्र.२४-अ-२-दि. १२ मे, २०१५,
 (२) शासन निर्णय महसुल व वनविभाग क्र. संकीर्ण०३-२०१५-प्र.क्र.२४-अ-२-दि. ३० सप्टेंबर, २०१५
 (३) म.शा. महसुल व वनविभाग यांचे परिपत्रक क्र.एलक्युएन-०१-२०१७-प्र.क्र.१२-भाग-अ-२-मंत्रालय, मुंबई-४०००३२ दिनांक २५ जानेवारी, २०१७.

खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेणेबाबत

जाहीर नोटीस

क्र.मं.अ.-उपवि.अ.व.प्र.क्र.४-कावि-४१-२०२५.—

ज्याअर्थी, कार्यकारी अभियंता, अमरावती मध्यम प्रकल्प विभाग, अमरावती यांनी मौजा सांगवी निजामपूर, ता. अचलपूर येथील सांगवी निजामपूर येथील पर्यायी शेत रस्ता बांधकाम या प्रयोजनाकरीता शासन निर्णय महसुल व वन विभाग क्र.०३-२०१५-प्र.अ.३४-अ-२ दिनांक १२ मे, २०१५ व दिनांक ३० सप्टेंबर, २०१५ मधील तरतुदीस अनुसरून खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पध्दतीने कार्यकारी अभियंता, अमरावती मध्यम प्रकल्प विभाग, अमरावती यांचे नावे घेण्याबाबत त्यांचे पत्र जा.क्र.२६३७-अमप्रवि-रेचिसा-भू.प्र.-वासणी प्र.-२०२३, दिनांक ०३ ऑगस्ट, २०२३ नुसार भूसंपादन प्रस्ताव ११/४७/२०२२-२३, मौजा सांगवी निजामपूर, ता. अचलपूर, जि. अमरावती एकूण क्षेत्रफळ ० हे. ३३ आर. चा प्रस्ताव जिल्हाधिकारी अमरावती यांचेकडे सादर केला आहे.

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, अमरावती यांचे आदेश क्र. ६४३-२०२३, दिनांक २३ ऑगस्ट, २०२३ अन्वये कार्यकारी अभियंता, अमरावती मध्यम प्रकल्प विभाग, अमरावती त्यांचे पत्र जा.क्र. २६३७-अमप्रवि-रेचिसा-भू.प्र.-वासणी प्र.-२०२३, दिनांक ०३ ऑगस्ट, २०२३ नुसार संपादन क्षेत्राबाबत सरळ खरेदीने मुल्य निश्चितीबाबत उक्त प्रस्तावासंबंधी शासन निर्णय दिनांक १२ मे, २०१५ व दिनांक ३० सप्टेंबर, २०१५ आणि त्या अनुषंगाने शासन निर्णय तसेच शासन परिपत्रक महसुल व वनविभाग क्र. एलक्युएन०१-२०१७-प्र.क्र.१२-अ-२, दिनांक २५ जानेवारी, २०१७ प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

त्याअर्थी आता, उक्त शासन निर्णय आणि शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) अवप्र. क्र. ४ अमरावती तथा सदस्य सचिव जिल्हास्तरीय समिती अमरावती याद्वारे —

अनुसूची (एक)

खाजगी क्षेत्रातील जमीनी खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पध्दतीने कार्यकारी अभियंता, अमरावती मध्यम प्रकल्प विभाग, अमरावती यांचे नावे घेण्याबाबत जाहीर नोटीस प्रसिध्द करित आहे. आणि

अनुसूची (दोन)

प्रकल्पासाठी जमीनी खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पध्दतीने संपादीत करतांना जिल्हास्तरीय समिती मार्फत भूसंपादन कायदा, २०१३ मधील कलम २६ ते ३० च्या शेड्युल १ च्या तरतुदीनुसार संबंधित जमीनीसाठी परिगणित होणाऱ्या एकूण मोबदल्याच्या रक्कमेवर २५ टक्के रक्कम वाढीव देऊन मोबदला निश्चित करण्यात येईल.

अनुसूची (तीन)

संबंधित भूधारकांकडून शासनाच्या प्रचलीत धोरणाप्रमाणे खाजगी जमीन खाजगी वाटाघाटीने थेट खरेदीपध्दतीने कार्यकारी अभियंता, अमरावती मध्यम प्रकल्प विभाग, अमरावती यांचे नावे खरेदी करून देण्यात स्वच्छेने तयार असल्याबाबत व जिल्हास्तरीय समितीने निश्चित केलेला मोबदला संपुर्णतः अंतिमरित्या स्वीकारण्यास तयार असल्याबाबतचे संमतीपत्र (विकल्प) मागवित आहे.

(२) संबंधित भूधारकांनी ही जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्यानंतर विहीत नमुन्यातील संमतीपत्र (विकल्प) कार्यकारी अभियंता, अमरावती मध्यम प्रकल्प विभाग, अमरावती यांचेकडे दाखल करावीत.

(३) संमतीपत्राचा (विकल्प) विहीत नमुना कार्यकारी अभियंता, अमरावती मध्यम प्रकल्प विभाग, अमरावती यांचे कार्यालयात उपलब्ध आहे.

(४) सदर प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आलेल्या क्षेत्राच्या पुनर्वसन आराखड्याची प्रत कार्यकारी अभियंता, अमरावती मध्यम प्रकल्प विभाग, अमरावती यांचे कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत भूधारकांना किंवा हितसंबंधीत व्यक्तींना तसेच जनतेस निरीक्षणासाठी खुली ठेवण्यात आली आहे.

अनुसूची (चार)

भूसंपादन (सरळ खरेदी) प्रकरण क्रमांक १०/४७/२०२२-२३, मौजा सांगवी निजामपुर, तालुका अचलपुर, जिल्हा अमरावती सांगवी निजामपुर येथील पर्यायी शेत रस्ता बांधकाम या प्रयोजनाकरीता समाविष्ट (खरेदी करावयाच्या) खाजगी जमिनीचा तपशील —

अ.क्र.	भूधारकांचे नाव	मौजा	गट/सर्व्हे क्र.	भूधारणा प्रकार	नमुना ७/१२ प्रमाणे एकूण क्षेत्र	खरेदी करावयाचे क्षेत्र
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६) हे. आर	(७) हे. आर
१	अलका रमेश मोहोड	सांगवी निजामपुर	२९	१	० ८१	० ०१
२	नाना मोतीराम पोटे	सांगवी निजामपुर	२९	१	१ ४४	० ०३
३	प्रणय कुमार प्रमोद पुरोहीत	सांगवी निजामपुर	२९	१	० ८१	० ०१
४	सुमीत्रा रामकृष्ण तायडे	सांगवी निजामपुर	७	१	० ८९ ५०	० १९
५	अशोक नामदेवराव पातशे	सांगवी निजामपुर	११	१	० ८१	० ०९
एकूण ...						० ३३

अमरावती :
दिनांक २९ जानेवारी, २०२५.

प्रसन्नजीत प्रतिभा प्रकाश चव्हाण ,
उपजिल्हाधिकारी (भूसंपादन)
अ.व.प्र.क्र.४, अमरावती
तथा
सदस्य सचिव,
जिल्हास्तरीय समिती,
अमरावती

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४८.

उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, यांजकडून

भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३
कलम १९(१) अन्वये अधिसूचना

क्रमांक अ.का-भूसं-कावी-१५९-२०२५.—

ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या वाशिम जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याने भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त अधिनियम” असा करण्यात आलेला आहे.) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून अधिसूचना क्रमांक ६५६/२०२४, दिनांक १४ ऑक्टोबर, २०२४ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढलेली आहे, आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, या सोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विनिर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, वाशिम जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत त्यांची खात्री पटली आहे ;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे. असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटूंबियाच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी

“पुनर्वसाहत क्षेत्र ” म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये उक्त विनिर्दिष्ट केला आहे ;

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समूचित शासन असलेले जिल्हाधिकारी उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी दादासाहेब दराडे, उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, वाशिम, जिल्हा वाशिम यांना पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची-एक

संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ०३-४७-२०२४-२५, गांव मालेगांव, तालुका मालेगांव, जिल्हा वाशिम.

अ. क्र.	सर्व्हे नं./गट नं.	संपादित अंदाजे क्षेत्र
(१)	(२)	(३)
		हे. आर
१	८०	० ७२
२	१९१	० ८९
	एकूण . .	१ ६१

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नांव	:	Construction of “Court building and Residence for Judges of Malegaon Court.”
प्रकल्पाचे वर्णन	:	मौजे मालेगांव, तालुका मालेगांव, जिल्हा वाशिम येथील जमीन मालेगांव येथील न्यायालयीन इमारत व न्यायाधीश यांचे निवासस्थान बांधण्याकरीता भूसंपादन.
समाजाला मिळणारे लाभ	:	मालेगांव येथील नागरिकांना न्यायालयीन कामाकरिता सोईचे होईल.

अनुसूची-तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

-निरंक-

अनुसूची-चार

पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

-निरंक-

वाशिम :
दिनांक ५ मार्च, २०२५.

दादासाहेब दराडे,
उपविभागीय अधिकारी तथा
भूसंपादन अधिकारी, वाशिम.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४९.

अनुसूची—चालू

कार्यकारी अभियंता, यांजकडून	(१)	(२)	(३)	(४)
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.—				हे. आर
अधिसूचना—३				
क्रमांक-११४-अधिसूचना-३-महागांव-रेशा-१-२०२५.—				
ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलमे ५, ६ व ७ नियम क्र. ३ नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणी वापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी, मी, नि. ग. बनसोड, कार्यकारी अभियंता, यवतमाळ प्रकल्प बांधकाम विभाग, यवतमाळ खालीलप्रमाणे पाणी वापर संस्थांचे अद्यावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत व तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभाग व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहिती साठी प्रसिध्द करित आहे.			एकूण . .	१२ ९७
तथाअर्थी, मी, नि. ग. बनसोड, कार्यकारी अभियंता, यवतमाळ प्रकल्प बांधकाम विभाग, यवतमाळ असेही जाहीर करतो की या पुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही, आणि महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५ व नियम २००६ खाली येणाऱ्या जमिनींच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणी वापर संस्थे मार्फत पाणी पुरवठा घेणे बंधनकारक असेल. या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन शासनाचे राजपत्रात प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, यवतमाळ पाटबंधारे प्रकल्प, मंडळ यवतमाळ यांचे कडे अपील दाखल करता येईल.	डाव्या उपवाहीणी वरील विमोचक क्र. २	४२	१०३ १०४ १०५ १३४ १३५ १३६ १३७	१ ८८ १ ६२ ० ५५ २ १५ १ ४२ १ २३ १ १८
			एकूण . .	१० ०३
	डाव्या उपवाहीणी वरील विमोचक क्र. ३	४४	७६ (पै.) ७५ ७६ ७७ (पै.) १०१ १०२	२ ८१ २ ७६ ० ४७ १ ५३ १ २१ १ ६२
			एकूण . .	१० ४०
प्रकल्पाचे नाव—महागांव लघु प्रकल्प, ता. दारव्हा, जि. यवतमाळ				
नियोजित पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता —पाणी वापर संस्था, क्र. १, महागांव	डाव्या उपवाहीणी वरील उपवाहिणी क्र. १	४५	९७ (पै.) १०७ (पै.)	४ ०४ ५ २८
मुख्य वाहिनी/वितरिका आउटलेट गावाचे नांव व गट क्र. लघुपाट/उपलघुपाट/ क्र./सा.क्र./चक निहाय क्षेत्र उगम सा. क्र. क्रमांक गट क्र. सिंचन क्षेत्र			एकूण . .	९ ३२
(१) (२) (३) (४)				
हे. आर महागांव	डाव्या उपवाहीणी वरील विमोचक क्र. ४	४६	७७ (पै.) ९८ (पै.) १००	३ ०७ २ ५३ ५ ४५
डाव्या उपवाहीणी ४१ १०६ ४ ०३			एकूण . .	११ ०५
वरील विमोचक क्र. १ १०७ (पै.) २ १६ १२१ (पै.) १ ०८				

अनुसूची—चालू				अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
डाव्या उपवाहीणी	४७	९७ (पै.)	२ ९८	डाव्या उपवाहीणी वरील	५४	८३	२ २४
वरील विमोचक क्र. ५		९८ (पै.)	२ १७	उपवाहीणी क्र. ४		८९	७ २७
		९९	५ ३३				
		एकूण . .	१० ४८			एकूण . .	९ ५१
							देऊरवाडी
डाव्या उपवाहीणी	४८	८१	२ ८३	डाव्या उपवाहीणी वरील	५५	९३	१ ६२
वरील विमोचक क्र. ६		८२	१ ५३	विमोचक क्र. १०		९४	१ २६
		८३	१ ५५			९५	१ ६२
		८४	१ ९१			९६	४ ४९
		८५ (पै.)	२ ६०			९७ (पै.)	१ ३६
		एकूण . .	१० ४०			एकूण . .	१० ३५
							महागांव
डाव्या उपवाहीणी	४९	७८	२ २६	डाव्या उपवाहीणी	५६	८७	४ ६२
वरील उपवाहिणी क्र. २		७९	२ २८	वरील उपवाहिणी क्र. ५		८८	६ २०
		८०	१ ३२				
		एकूण . .	५ ८६			एकूण . .	१० ८२
			देऊरवाडी				गणगाव
डाव्या उपवाहीणी	५०	९८ (पै.)	१ ३२	डाव्या उपवाहीणी	५७	२३३ (पै.)	४ ४६
वरील विमोचक क्र. ७		९९	७ ९०	वरील विमोचक क्र. ११		२३४	८ ४८
		१०० (पै.)	१ ५५				
		एकूण . .	१० ७७			एकूण . .	१२ ९४
							देऊरवाडी
डाव्या उपवाहीणी	५१	८८ (पै.)	१ ०८	मुख्य वाहीणी वरील डाव्या	५८	९०	२ ९२
वरील विमोचक क्र. ८		९७ (पै.)	१ ६८	उपवाहीणी वरील उपवाहीणी		९१	३ ५८
		९८ (पै.)	५ ६०	क्र. १ वरील विमोचक क्र. १		९२	५ ८२
		एकूण . .	८ ३६			एकूण . .	१२ ३२
			महागांव				गणगाव
डाव्या उपवाहीणी	५२	८५ (पै.)	४ ०४	मुख्य वाहीणी वरील डाव्या	५९	२५८	१ ३०
वरील उपवाहिणी क्र. ३		९६	४ ०९	उपवाहीणी वरील उपवाहीणी		२५९	१ ३१
		९५ (पै.)	० ७४	क्र. १ वरील विमोचक क्र. २		२६०	१ २१
		८९ (पै.)	० २५			२६१	१ २१
		एकूण . .	९ १२			२६२	१ २१
						२६३	१ २१
डाव्या उपवाहीणी	५३	८५ पै.	३ ८५			२६४ (पै.)	२ २६
वरील विमोचक क्र. ९		८६	४ ६०			२६५ (पै.)	० ३०
		एकूण . .	८ ४५			एकूण . .	१० ०१

अनुसूची—चालू				अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
			देऊरवाडी				
मुख्य वाहीणी वरील	६०	८०	२ ०७	डाव्या उपवाहीणी वरील	६५	२६४ (पै)	१ ०८
डाव्या उपवाहीणी		८१	१ ८८	उपवाहीणी क्र. २ वरील		२६५ (पै)	० ८५
वरील उपवाहीणी		८२	२ ४८			२६६	२ ०६
क्र. १ वरील						२६७	२ ०३
विमोचक क्र. ३						२६८ (पै)	१ ०५
						२६९	१ २२
						२७०	१ २१
			एकूण . .			एकूण . .	९ ५०
			गणगाव				
डाव्या उपवाहीणी वरील	६१	२३५	१ २४	डाव्या उपवाहीणी वरील	६६	२६८ (पै)	० ९५
विमोचक क्र. १२		२३६	१ २४	उपवाहीणी क्र. २ वरील		२७१	१ २२
		२३७	१ ४१			२७५	४ ०६
		२३८	१ ८२			२७६	१ ८२
		२३९	२ २९			२७७	० ६८
		२४०	१ २१			२७८	१ ०८
		२४१	१ २१				
		२४२	१ ४९			एकूण . .	९ ८१
			एकूण . .				
				डाव्या उपवाहीणी वरील	६७	२२० (पै)	० ८०
				उपवाहीणी क्र. ६		२२१ (पै)	० ५८
डाव्या उपवाहीणी वरील	६२	२४३ (पै)	० ३८			२२२ (पै)	० ६२
विमोचक क्र. १३		२४४ (पै)	० ६८			२२४ (पै)	० २६
		२४५ (पै)	२ २४			२२३ (पै)	० ५३
		२५१	२ ८३			२४६	१ ३५
		२५२	१ ६१			२४७	१ ६४
		२५३	१ ८६			२४८	१ ६५
			एकूण . .			२४९ (पै)	१ १४
						२५०	२ २८
डाव्या उपवाहीणी वरील	६३	२५४	२ १६			एकूण . .	१० ८५
विमोचक क्र. १४		२५५	२ ५१				
		२५६	१ ४३	डाव्या उपवाहीणी वरील	६८	२७९	० ८३
		२५७	३ ०८	उपवाहीणी क्र. ७		२८०	० ४८
			एकूण . .			२८१	० ६८
						२८२	० ७८
						२८३	० ९८
डाव्या उपवाहीणी वरील	६४	२७२	२ ४२			२८४	० ९५
विमोचक क्र. १५		२७३	२ २४			२८५	० ८१
		२७४ (पै)	५ ०६			२८६ (पै)	० ९६
			एकूण . .			एकूण . .	६ ४७

अनुसूची—चालू				अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
डाव्या उपवाहीणी वरील	६९	२४९ (पै)	१ १४	डाव्या उपवाहीणी वरील	७४	१३	१ ५५
विमोचक क्र. १६		२८२	१ २४	विमोचक क्र. २०		१४	१ ७५
		२८९	१ २१			१५	१ ४६
		२८७	१ ६२			१६	५ ५०
		२७४ (पै)	२ ६८			१७	१ ६२
		एकूण . .	७ ८९			एकूण . .	११ ८८
डाव्या उपवाहीणी वरील	७०	२९२	१ ९८	डाव्या उपवाहीणी वरील	७५	८	१ ८९
विमोचक क्र. १७		२९३	१ ४१	विमोचक क्र. २१		९	१ ६२
		२९८	२ ११			१०	१ २५
		२९९	१ ८७			११	१ ६२
		एकूण . .	७ ३७			२६ (पै)	० ९८
						१९	१ ९७
डाव्या उपवाहीणी वरील	७१	२१४ (पै)	० २०	डाव्या उपवाहीणी वरील	७६	२	१ १८
विमोचक क्र. १८		२२१ (पै)	१ २८	विमोचक क्र. २२		३	० ५२
		२१९	२ ०५			४	१ ५१
		२२०	० ९१			५	२ ८३
		२९०	२ ४३			७	४ १०
		२९१	१ ६९			एकूण . .	१० १४
		एकूण . .	८ ५६	डाव्या उपवाहीणी वरील	७७	२७	१ ६६
				उपवाहीनी क्र. ९		२८	४ ८०
						२९	३ ५३
डाव्या उपवाहीणी वरील	७२	२१५	१ ९२			एकूण . .	९ ९९
विमोचक क्र. १९		२१६	१ २१				
		२१७	२ ७२	डाव्या उपवाहीणी वरील	७८	३०	२ ८६
		२१८	० ९९	विमोचक क्र. २३		३६	१ ८४
		एकूण . .	६ ८४			३७	१ २२
						३८	२ ०३
डाव्या उपवाहीणी वरील	७३	१२	२ ७४			३९	१ ५२
उपवाहीणी क्र. १८		१८	१ ६१			एकूण . .	९ ४७
		१९ (पैकी)	१ ७७	डाव्या उपवाहीणी वरील	७९	३१	१ ४१
		२२ (पैकी)	० ७१	विमोचक क्र. २४		३२	२ ०५
		२३ (पैकी)	० ७५			३३	१ ३१
		२४ (पैकी)	२ ४८			३४	१ ४०
		२५ (पैकी)	१ ०८			३५	१ ३२
		एकूण . .	११ १४			एकूण . .	७ ४९

पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र . . ३६६ ७३

स्थळनिहाय गोषवारा				
अ.क्र.	स्थळ	सिंचन क्षेत्र	कास्तकार संख्या	मौजा
(१)	(२)	(३)	(४)	(५)
		हे. आर		
१	शिर्ष	११७ २१	१३५	महागाव, देऊरवाडी
२	मध्य	१२२ २९	१००	महागाव, देऊरवाडी, गणगाव
३	पुच्छ	१२७.२३	१२३	गणगाव
पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र. ३६६ ७३			३५८	

मौजावार गोषवारा					
अ.क्र.	मौजा	एकूण क्षेत्र (GCA)	वहीती योग्य क्षेत्र (CCA)	ओलीता योग्य क्षेत्र (ICA)	कास्तकारांची संख्या
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
		हे. आर	हे. आर	हे. आर	
१	महागाव (क)	१८९ ४१	१०८ ९०	१०८ ९०	१२६
२	देऊरवाडी	७९ ४१	५७ ७४	५७ ७४	४३
३	गणगाव	२६८ ७४	२०० ०९	२०० ०९	१८९
पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र .. ५३७ ५६		३६६ ७३	३६६ ७३	३५८	

यवतमालः
दिनांक १३ जानेवारी, २०२५.

नि. ग. बनसोड,
कार्यकारी अभियंता,
यवतमाल प्रकल्प बांधकाम विभाग,
यवतमाल.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १५०.

BY EXECUTIVE ENGINEER
MMISF ACT, 2005.

NOTIFICATION-III

No. 114-Noti-3-Mahagaon-DB-1-2025.—

Whereas, it has been decided to delineate Area of Operation of Water User Association (WUAs) on Volumetric basis and as per Administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005, I N.G. Bansod ,Executive Engineer, Yavatmal Project Construction Division Yavatmal, hereby delineate Area of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of land holders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices, of concerned *Gram Panchayat*, Tahsil Offices,Irrigation Section,Sub-Division and Division and at other prominent public places ;

Therefore, I, N. G. Bansod, Executive Engineer, Yavatmal Project Construction Division Yavatmal, also hereby,

declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and that system of supply of water through Water User Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act , 2005.

Any person affected by this notification or part thereof, may, within thirty days from the date of publication of this notification in the *Maharashtra Govt. Gazette*, file an appeal before Superintending Engineer, Yavatmal Irrigation Circle, Yavatmal.

SCHEDULE

Name of Project : Mahagaon M. I. Project Tq.

Darwha Dist Yavatmal

Name and address of proposed WUA : Water Users Association No.1, Mahagaon.

Main line/ Distributory/ Minor /Sub minor./Offtake.	Chak No	Villagewise Gut No. and Gut No. wise area of WUA	
Outlet No. (R. D.)		Gut No.	C.C.A.
(1)	(2)	(3)	(4)
Mahagaon			
Left Main DO-1	41	106	4 03
		107 (p)	2.16
		121 (p)	1 08
		132 (p)	1 60
		133 (p)	4 10
Total . .			12 97
Left Main DO-2	42	103	1 88
		104	1 62
		105	0 55
		134	2 15
		135	1 42
		136	1 23
		137	1 18
Total . .			10 03
Left Main DO-3	44	73 (p)	2 81
		75	2 76
		76	0 47
		77 (p)	1 53
		101	1 21

SCHEDULE—Contd.				SCHEDULE—Contd.			
(1)	(2)	(3)	(4)	(1)	(2)	(3)	(4)
			H. A.				H. A.
		102	1 62			Mahagaon	
		Total . .	10 40	Left Main L-3	52	85 (P) 96 95 (P) 89 (P)	4 04 4 09 0 74 0 25
Left Main L-1	45	97 (p) 107 (P)	4 04 5 28			Total . .	9 12
		Total . .	9 32	Left Main DO 9	53	85 (P) 86	3 85 4 60
Left Main DO-4	46	77 (P) 98 (P) 100	3 07 2 53 5 45			Total . .	8 45
		Total . .	11 05			Deurwadi	
				Left Main L-4	54	83 89	2 24 7 27
Left Main DO-5	47	97 (P) 98 (P) 99	2 98 2 17 5 33			Total . .	9 51
		Total . .	10 48	Left Main DO-10	55	93 94 95 96 97 (P)	1 62 1 26 1 62 4 49 1 36
Left Main DO-6	48	81 82 83 84 85 (P)	2 83 1 53 1 55 1 91 2 58			Total . .	10 35
		Total . .	10 40	Left Main L-5	56	87 88	4 62 6 20
Left Main L-2	49	78 79 80	2 26 2 28 1 32			Total . .	10 82
		Total . .	5 86			Gangaon	
		Deurwadi		Left Main DO-11	57	233 (P) 234	4 46 8 48
Left Main DO-7	50	98 (P) 99 100 (P)	1 32 7 90 1 55			Total . .	12 94
		Total . .	10 77			Deurwadi	
				SM-1 Left Main OL-1	58	90 91 92	2 92 3 58 5 82
Left Main DO-8	51	88 (P) 97 (P) 98 (P)	1 08 1 68 5 60			Total . .	12 32
		Total . .	8 36			Gangaon	
				SM-1 Left Main OL-2	59	258 259 260 261 262	1 30 1 31 1 21 1 21 1 21

SCHEDULE—Contd.				SCHEDULE—Contd.			
(1)	(2)	(3)	(4) H. A.	(1)	(2)	(3)	(4) H. A.
		263	1 21	SM-2 Left Main	66	268(P)	0 95
		264 (P)	2 26	OL-5		271	1 22
		265 (P)	0 30			275	4 06
						276	1 82
		Total . .	10 01			277	0 68
						278	1 08
		Deurwadi				Total . .	9 81
SM-1 Left Main	60	80	2 07				
OL-3		81	1 88				
		82	2 48	Left Main	67	220 (P)	0 80
		Total . .	6 43	L-6		221 (P)	0 58
						222 (P)	0 62
		Gangaon				224 (P)	0 26
Left Main	61	235	1 24			223 (P)	0 53
DO-12		236	1 24			246	1 35
		237	1 41			247	1 64
		238	1 82			248	1 65
		239	2 29			249 (P)	1 14
		240	1 21			250	2 28
		241	1 21			Total . .	10 85
		242	1 49				
		Total . .	11 91	Left Main	68	279	0 83
				L-7		280	0 48
						281	0 68
Left Main	62	243 (P)	0 38			282	0 78
DO-13		244 (P)	0 68			283	0 98
		245 (P)	2 24			284	0 95
		251	2 83			285	0 81
		252	1 61			286 (p)	0 96
		253	1 86			Total . .	6 47
		Total . .	9 60				
				Left Main	69	249 (p)	1 14
Left Main	63	254	2 16	DO-16		282	1 24
DO-14		255	2 51			289	1 21
		256	1 43			287	1 62
		257	3 08			274 (P)	2 68
		Total . .	9 18			Total . .	7 89
Left Main	64	272	2 42	Left Main	70	292	1 98
DO-15		273	2 24	DO-17		293	1 41
		274 (P)	5 06			298	2 11
		Total . .	9 72			299	1 87
						Total . .	7 37
SM-2 Left Main	65	264 (P)	1 08				
OL-4		265 (P)	0 85	Left Main	71	214 (P)	0 20
		266	2 06	DO-18		221 (P)	1 28
		267	2 03			219	2 05
		268 (P)	1 05			220	0 91
		269	1 22			290	2 43
		270	1 21			291	1 69
		Total . .	9 50			Total . .	8 56

SCHEDULE—Contd.				SCHEDULE—Contd.			
(1)	(2)	(3)	(4) H. A.	(1)	(2)	(3)	(4) H. A.
Left Main DO-19	72	215 216 217 218	1 92 1 21 2 72 0 99	Left Main DO-23	78	30 36 37 38 39	2 86 1 84 1 22 2 03 1 52
		Total . .	6 84			Total . .	9 47
Left Main L-18	73	12 18 19 (P) 22 (P) 23 (P) 24 (P) 25 (P)	2 74 1 61 1 77 0 71 0 75 2 48 1 08	Left Main DO- 24	79	31 32 33 34 35	1 41 2 05 1 31 1 40 1 32
		Total . .	11 14			Total . .	7 49
Left Main DO- 20	74	13 14 15 16 17	1 55 1 75 1 46 5 50 1 62	Total Area of W.U.A. . .			
		Total . .	11 88	366 73			
Left Main DO- 21	75	8 9 10 11 26 (P) 19	1 89 1 62 1 25 1 62 0 98 1 97	Total Area of W.U.A. . .			
		Total . .	9 33	366 73			
Left Main DO- 22	76	2 3 4 5 7	1 18 0 52 1 51 2 83 4 10	Total Area of W.U.A. . .			
		Total . .	10 14	537 56			
Left Main L-9	77	27 28 29	1 66 4 80 3 53	Total Area of W.U.A. . .			
		Total . .	9 99	366 73			

LOCATIONWISE ABSTRACT

Sr. No. (1)	Location (2)	C.C.A (3) (H.A)	Number of Farmers (4)	Village /Mauza (5)
1	Head portion	117 21	135	Mahagaon Deurwadi
2	Middle portion	122 29	100	Mahagaon Deurwadi Gang
3	Tail portion	127 23	123	Gangaon

Total Area of
W.U.A. . .

VILLAGEWISE ABSTRACT

Sr No.	Name of village	Gross command Area (GCA) H.A.	Culturable command Area (CCA) H.A.	Irrigable command Area (ICA) H.A.	No.of farmers.
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
1	Mahagaon	189 41	108 90	108 90	126
2	Deurwadi	79 41	57 74	57 74	43
3	Gangaon	268 74	200 09	200 09	189
Total Area of W.U.A. . .		537 56	366 73	366 73	358 00

Yavatmal :
Dated the 13th January, 2025.

N. G. BANSOD,
Executive Engineer,
Yavatmal Project
Construction, Division,
Yavatmal.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १५१.

अनुसूची—चालू

महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.—

अधिसूचना—३

क्रमांक-११४-अधिसूचना-३-महागाव-रेशा-१-२०२५.—

ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५ मधील कलमे ५, ६ व ७ नियम क्र. ३ नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणी वापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी, मी, नि. ग. बनसोड, कार्यकारी अभियंता, यवतमाळ प्रकल्प बांधकाम विभाग, यवतमाळ खालीलप्रमाणे पाणी वापर संस्थांचे अद्यावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय व तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहिती साठी प्रसिध्द करित आहे.

त्याअर्थी, मी, नि. ग. बनसोड, कार्यकारी अभियंता, यवतमाळ प्रकल्प बांधकाम विभाग, यवतमाळ असेही जाहीर करतो की या पुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही, आणि महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५ व नियम २००६ खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणी वापर संस्थे मार्फत पाणी पुरवठा घेणे बंधनकारक असेल. या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन शासनाचे राजपत्रात प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, यवतमाळ पाटबंधारे प्रकल्प मंडळ, यवतमाळ यांचे कडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची

प्रकल्पाचे नाव—महागांव लघु प्रकल्प, ता. दारव्हा, जि. यवतमाळ.

नियोजित पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता —पाणी वापर संस्था क्र. २, महागांव.

मुख्य वाहिनी/वितरिका आउटलेट क्र./ लघुपाट/उपलघुपाट/ सा.क्र./चक

उगम सा. क्र. क्रमांक गट क्र. सिंचन क्षेत्र

(१) (२) (३) (४)

महागाव

मुख्य वाहिनी १ ५२ १ ५५

वरील विमोचक क्र. १ १८० (पै.) ० ६५

१८१ (पै.) ० ७८

१८२ ० ५८

१९४ १ ३६

१८४ १ ७२

१८५ २ ७५

१८३ २ ०२

एकूण . . ११ ४१

(१)	(२)	(३)	(४)
मुख्य वाहिनी	२	५५	४ ६८
वरील विमोचक क्र. २		५३	० ६८
		५४	१ ६२
		५६	२ २०
		१६५	२ ०६
		१६६	० ३२
		एकूण . .	११ ५६
मुख्य वाहिनी	३	५७	१ ४१
वरील विमोचक क्र. ३		६०	४ ८८
		१६४ (पै)	२ २८
		एकूण . .	८ ५७
उजव्या वाहिनी वरील	४	६१	५ २९
उपवाहिनी क्र.१ वरील		६३	६ २३
		एकूण . .	११ ५२
उजव्या वाहिनी वरील	५	६४	४ ५८
उपवाहिनी क्र.१ वरील		१४०	१ ८६
		१४१	३ ६०
		१४२ (पै)	१ ००
		१६० (पै)	१ ०२
		एकूण . .	१२ ०६
उजव्या मुख्य वाहिनी वरील	४०	१३०	३ ६५
उपवाहिनी क्र.१ वरील		१३१	१ ७०
उपवाहिनी नं. ३		१४३	३ ६५
		एकूण . .	९ ००
उजव्या मुख्य वाहिनी वरील	६	६५	० ८५
उपवाहिनी क्र.१ वरील		६६	३ ६४
		६७	१ २१
		६८	१ २९
		६९	१ २१
		७०	२ ८६
		एकूण . .	११ ०६

अनुसूची—चालू				अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
उजव्या मुख्य वाहीनी वरील	४३	७२	३ ४०			१३१ (पै)	० ३०
उपवाहीनी क्र.१ वरील		७३ (पै)	१ ५६			१३२ (पै)	० ४०
विमोचक क्र. ३		७४	१ ८१				
						एकूण . .	११ ०२
		एकूण . .	६ ७७	उजव्या वाहीनी वरील	१२	११८ (पै)	२ २१
				विमोचक क्र. ५		११९	२ ०८
उजव्या वाहीनी वरील	७	७१	४ ९८			१२०	३ ०८
उपवाहीनी क्र.१ वरील		१३८	४ ८४				
		१३९	१ ८५			एकूण . .	७ ३७
		एकूण . .	११ ६७	उजव्या वाहीनी वरील	१३	११६ (पै)	२ १२
				विमोचक क्र.६		११७ (पै)	७ ३०
उजव्या वाहीनी वरील	८	१४४	२ ०२			एकूण . .	९ ४२
विमोचक क्र. १		१४५	१ ३२				
		१४६	१ ५९	उजव्या वाहीनी वरील	१४	११३	३ ३६
		१४७ (पै)	१ २१	उपवाहीनी क्र.१		११४	२ ८३
		१५७ (पै)	० ९५			११५	२ ८३
		१५८	० ९२			एकूण . .	९ ०२
		१५९	० ५९				
		एकूण . .	८ ६०	उजव्या वाहीनी वरील	१५	१११	६ ७८
				विमोचक क्र.७		११२	२ ०३
						११७ (पै)	१ ५०
उजव्या वाहीनी वरील	९	१४७ (पै)	६ १५			एकूण . .	१० ३१
विमोचक क्र. २							
		एकूण . .	६ १५				लोणी
				उजव्या वाहीनी वरील	१६	५५	१ ९२
उजव्या वाहीनी वरील	१०	१२६	० ८६	उपवाहीनी क्र. २		५६	४ ०८
विमोचक क्र. ३		१२७	१ २०			५८	१ ७२
		१२८	१ १९			५७(पै)	१ २४
		१२९	२ ०६			एकूण . .	८ ९६
		१३० (पै)	० ८०				
		१४३ (पै)	० ३८	उजव्या वाहीनी वरील	१७	६०	१ ४६
				विमोचक क्र. ८		६१	२ ५५
		एकूण . .	६ ४९			६३	१ ७१
						६४	४ ८२
उजव्या वाहीनी वरील	११	१२१ (पै)	० ९०			एकूण . .	१० ५४
विमोचक क्र. ४		१२२	८ ३७				
		१२३ (पै)	१ ०५				

अनुसूची—चालू				अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
			महागाव				लोणी
उजव्या वाहीनी वरील	१८	१०८	२ ३५	उजव्या वाहीनी वरील	२३	६८ (पै)	१ ००
विमोचक क्र. ९		११०	८ ११	उपवाहीनी क्र. २ वरील		६९	२ ४०
						७० (पै)	० ७२
		एकूण . .	१० ४६			७१ (पै)	० ४२
							गणगाव
			लोणी			१५१	३ ६२
उजव्या वाहीनी वरील	१९	६५	३ ३५			१५२	१ ३७
विमोचक क्र. १०		६६ (पै)	१ ८०				
		७४ (पै)	१ ५०			एकूण . .	९ ५३
		७५	१ ८६				
							लोणी
		एकूण . .	८ ५१	उजव्या वाहीनी वरील	२४	७० (पै)	१ ७१
				उपवाहीनी क्र. २ वरील		६८ (पै)	० ६२
			महागाव			७१	१ २४
उजव्या वाहीनी वरील	२०	९२ (पै)	१ ००			७२ (पै)	० ९०
विमोचक क्र. ११		९३ (पै)	१ ३६			८४ (पै)	१ ०८
		९४ (पै)	१ १५			८५ (पै)	५ ०३
		९५ (पै)	१ ३५				
		१०९	६ ४३			एकूण . .	१० ५८
							गणगाव
		एकूण . .	११ २९	उजव्या वाहीनी वरील	२५	१५३	२ ५१
			लोणी	विमोचक क्र. १४		१५४	४ ०५
उजव्या वाहीनी वरील	२१	७२ (पै)	२ ७०			१५५	२ ०२
विमोचक क्र. १२		८४ (पै)	२ ८०			१५६	१ ८६
		७३	१ ५८				
		६६ (पै)	१ ०१			एकूण . .	१० ४४
		६८ (पै)	० ५४				
		६७	३ ४८				महागाव
				उजव्या वाहीनी वरील	२६	९५ (पै)	२ ५९
		एकूण . .	१२ ११	विमोचक क्र. १५		८९(पै)	७ २७
			महागाव			एकूण . .	९ ८६
उजव्या वाहीनी वरील	२२	९०	३ ९३				गणगाव
विमोचक क्र. १३		९१	३ ९१	उजव्या वाहीनी वरील	२७	१५७	१० ३२
		९२ (पै)	१ ०३	विमोचक क्र. १६			
		९४ (पै)	१ १४				
		९३ (पै)	१ ३६			एकूण . .	१० ३२
		एकूण . .	११ ३७				

अनुसूची—चालू				अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
उजव्या वाहीनी वरील	२८	१	२ १५			२२७	३ ६३
उपवाहीनी क्र.३		२३१	१ ४८			२४५(पै)	० ७२
		२३२	१ ३८				
		एकूण . .	५ ०१			एकूण . .	९ २३
				उजव्या वाहीनी वरील	३४	१८७	२ ३४
उजव्या वाहीनी वरील	२९	१५८	१ ६१	उपवाहीनी क्र.७		१८८	१ २२
उपवाहीनी क्र.४		१५९	१ २१			१८९	१ ६२
		२२८	५ २९			१९०	१ ६१
		२२९	१ ५८			१९१	२ ३३
		२३०	१ ५५				
		एकूण . .	११ २४			एकूण . .	९ १२
उजव्या वाहीनी वरील	३०	१६५	३ ८१	उजव्या वाहीनी वरील	३५	१९५	१ ६४
उपवाहीनी क्र.५		१६६	१ ८१	विमोचक क्र ४		१९६	१ २८
		१६७	२ ४३			१९७	१ ६१
		१६८	२ १९			२१३	१ ०३
		एकूण . .	१० २४			२२२	२ ०२
उजव्या वाहीनी वरील	३१	१६०	१ ५८			२२३	१ ८८
विमोचक क्र १७		१६१	१ ६२			२२४	१ ७६
		१६३	२ ८२			२१४(पै)	० ४२
		१६४	१ ६१			एकूण . .	११ ६४
		एकूण . .	७ ६३	उजव्या वाहीनी वरील	३६	१८३	० ६०
उजव्या वाहीनी वरील	३२	१६२	२ ९७	उपवाहीनी क्र.८		१८४	१ ००
विमोचक क्र १८		१९२	६ ८२			१८५	१ २२
		१९३	१ ८१			१८६	१ ६२
		एकूण . .	११ ६०			१९८	२ ३८
उजव्या वाहीनी वरील	३३	१९४	१ ६१			१९९	१ १९
उपवाहीनी क्र.६		२२५	१ ६५			२००	१ ८६
		२२६	१ ६२			२०२	१ २१
						एकूण . .	११ ०८
उजव्या वाहीनी वरील	३४	१९४	१ ६१	उजव्या वाहीनी वरील	३७	२०८	१ ४२
उपवाहीनी क्र.६		२२५	१ ६५	विमोचक क्र २०		२०९	१ ४२
		२२६	१ ६२			२१०	१ ४२
						२११	० ९०

अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर
		५५	१ ३९
		२१२	१ ७१
		एकूण . .	८ २६
उजव्या वाहीनी वरील विमोचक क्र २१	३८	२००(पै)	१ ७०
		२०२(पै)	० ६०
		२०३	१ २१
		२०४	२ ४३
		२०७	१ २१
		२०५	२ ७५
		एकूण . .	९ ९०
उजव्या वाहीनी वरील विमोचक क्र २२	३९	२	० ७०
		२०	१ २२
		१२(पै)	० ४०
		२२(पै)	० ३५
		२३(पै)	० ७५
		२४(पै)	१ ०५
		२५(पै)	१ ५०
		२०६	१ ३८
		एकूण . .	७ ३५
पाणी वापर संस्थाचे एकूण क्षेत्र . .			३९८ २७

स्थळनिहाय गोषवारा				
अ.क्र.	स्थळ	सिंचन क्षेत्र	कास्तकार संख्या	मौजा
(१)	(२)	(३)	(४)	(५)
		हे. आर		
१	शिर्ष	१३६ १९	१२३	महागाव (क)
२	मध्य	१३७ १४	११६	महागाव (क), लोणी, गणगाव
३	पुच्छ	१२४ ९४	१०३	महागाव (क), गणगाव
पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र . .			३९८ २७	३४२

मौजवार गोषवारा					
अ.क्र.	मौजा	एकूण क्षेत्र	वहीती योग्य क्षेत्र	ओलीता योग्य क्षेत्र	कास्तकारांची संख्या
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
		हे. आर	हे. आर	हे. आर	
१	महागाव (क)	२६५ ८१	२०४ ७७	२०४ ७७	१७९
२	लोणी	८५ ७६	६१ ९६	६१ ९६	५४
३	गणगाव	१४९ ९१	१३१ ५४	१३१ ५४	१०९
पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र . .		५०१ ४८	३९८ २७	३९८ २७	३४२

यवतमालः
दिनांक १३ जानेवारी, २०२५.

नि. ग. बनसोड,
कार्यकारी अभियंता,
यवतमाल प्रकल्प बांधकाम विभाग,
यवतमाल.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १५२.

BY EXECUTIVE ENGINEER

MMISF ACT, 2005.

NOTIFICATION-III

No.-114-Noti-3-Mahagaon-DB-1-2025.—
Whereas, it has been decided to delineate Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act 2005, I N. G. Bansod, Executive Engineer, Yavatmal Project Construction Division, Yavatmal, hereby delineate the Areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of land holders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil Offices, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

Therefore, I, N. G. Bansod, Executive Engineer, Yavatmal Project Construction Division, Yavatmal, also hereby, declare that, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land & the system of supply of water through Water Users Association shall binding on all the holders and the occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act , 2005.

Any person affected by this notification or part thereof may, within 30 days from the date of Publication in the Maharashtra Govt. Gazette, file and appeal before Superintending Engineer, Yavatmal Irrigation Project Circle, Yavatmal.

SCHEDULE

Name of Project : Mahagaon M. I. Project Tq Darwha Dist Yavatmal

Name and address of proposed WUA : Water User's Association No.2, Mahagaon.

SCHEDULE—Contd.

	(1)	(2)	(3)	(4)
				H. A.
Right Main/Sm-1	5	64	4 58	
OL-1		140	1 86	
		141	3 60	
		142 (P)	1 00	
		160 (P)	1 02	
		Total . .	12 06	
Right Main/Sm-1	6	65	0 85	
SL -2		66	3 64	
		67	1 21	
		68	1 29	
		69	1 21	
		70	2 86	
		Total . .	11 06	
SM -1 Right Main	40	130	3 65	
Branch		131	1 70	
SL-3		143	3 65	
		Total . .	9 00	
SM -1 /Right Main	7	71	4 98	
OL-2		138	4 84	
		139	1 85	
		Total . .	11 67	
SM -1 Right Main	43	72	3 40	
OL-3		73 (P)	1 56	
		74	1 81	
		Total . .	6 77	
Right Main	8	144	2 02	
DO-1		145	1 32	
		146	1 59	
		147 p	1 21	
		157 (P)	0 95	
		158	0 92	
		159	0 59	
		Total . .	8 60	
Right Main/SM-1	4	61	5 29	
SL-1		63	6 23	
		Total . .	11 52	

SCHEDULE—Contd.				SCHEDULE—Contd.			
(1)	(2)	(3)	(4)	(1)	(2)	(3)	(4)
			H. A.				H. A.
Right Main DO-2	9	147 (P)	6 15			58	1 72
			-----			57 (P)	1 24
		Total . .	6 15				-----
			-----			Total . .	8 96
Right Main DO-3	10	126	0 86				-----
		127	1 20	RIGHT MAIN DO-8	17	60	1 46
		128	1 19			61	2 55
		129	2 06			63	1 71
		130 P	0 80			64	4 82
		143 P	0 38				-----
			-----			Total . .	10 54
		Total . .	6 49				-----
			-----			MAHAGAON	
Right Main DO-4	11	121 (P)	0 90	RIGHT MAIN DO-9	18	108	2 35
		122	8 37			110	8 11
		123 (p)	1 05				-----
		131 (p)	0 30			Total . .	10 46
		132 (p)	0 40				-----
			-----			LONI	
		Total . .	11 02	RIGHT MAIN DO-10	19	65	3 35
			-----			66 P	1 80
Right Main DO-5	12	118 P	2 21			74 P	1 50
		119	2 08			75	1 86
		120	3 08				-----
			-----			Total . .	8 51
		Total . .	7 37				-----
			-----			MAHAGAON	
Right Main DO-6	13	116 (P)	2 12	RIGHT MAIN DO-11	20	92 (P)	1 00
		117 (P)	7 30			93 (P)	1 36
			-----			94 (P)	1 15
		Total . .	9 42			95 (P)	1 35
			-----			109	6 43
Right Main L-1	14	113	3 36				-----
		114	2 83			Total . .	11 29
		115	2 83				-----
			-----			LONI	
		Total . .	9 02	Right Main DO-12	21	72 P	2 70
			-----			84 P	2 80
RIGHT MAIN DO-7	15	111	6 78			73	1 58
		112	2 03			66 p	1 01
		117 (P)	1 50			68 p	0 54
			-----			67	3 48
		Total . .	10 31				-----
			-----			Total . .	12 11
			-----				-----
		LONI				Mahagaon	
RIGHT MAIN L-2	16	55	1 92	Right Main DO-13	22	90	3 93
		56	4 08			91	3 91

SCHEDULE—Contd.				SCHEDULE—Contd.			
(1)	(2)	(3)	(4)	(1)	(2)	(3)	(4)
			H. A.				H. A.
		92 (P)	1 03	Right Main	28	1	2 15
		94 (P)	1 14	L-3		231	1 48
		93 (P)	1 36			232	1 38
			-----				-----
		Total . .	11 37			Total . .	5 01
			-----				-----
		LONI				Gangaon	
SM-2/Right Main	23	68 p	1 00	Right Main	29	158	1 61
OL-4		69	2 40	L-4		159	1 21
		70 p	0 72			228	5 29
		71 p	0 42			229	1 58
		Gangaon				230	1 55
		151	3 62				-----
		152	1 37			Total . .	11 24
			-----				-----
		Total . .	9 53	Right Main	30	165	3 81
			-----	L-5		1 66	1 81
		LONI				167	2 43
SM-2/Right Main	24	70 P	1 71			168	2 19
OL-5		68 p	0 62				-----
		71	1 24			Total . .	10 24
		72 P	0 90				-----
		84 P	1 08	Right Main	31	160	1 58
		85 P	5 03	DO-17		161	1 62
			-----			163	2 82
		Total . .	10 58			164	1 61
			-----				-----
		Gangaon				Total . .	7 63
Right Main	25	153	2 51				-----
DO-14		154	4 05	Right Main	32	162	2 97
		155	2 02	DO-18		192	6 82
		156	1 86			193	1 81
			-----				-----
		Total . .	10 44			Total . .	11 60
			-----				-----
		Mahagaon		Right Main	33	194	1 61
Right Main	26	95 (P)	2 59	L-6		225	1 65
DO-15		89 (P)	7 27			226	1 62
			-----			227	3 63
		Total . .	9 86			245 (P)	0 72
			-----				-----
		Gangaon				Total . .	9 23
Right Main	27	157	10 32				-----
DO-16			-----	Right Main	34	187	2 34
		Total . .	10 32	L-7		188	1 22
			-----			189	1 62

Yavatmal :
Dated the 13th January,
2025.

N. B. BANSOD,
Executive Engineer,
Yavatmal Project
Construction Division,
Yavatmal.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १५३.

अनुसूची—चालू

कार्यकारी अभियंता, यांजकडून	(१)	(२)
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.—		हे. आर
अधिसूचना-३	८	१ ३८
क्रमांक ४६४-तांशा-४-२०२५.—	९	० ५२
ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने असे निश्चित केले की, महाराष्ट्र सिंचन पद्धतीने शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ च्या कलम ५, ६ व ७, आणि नियम क्र. ३ नुसार पाणी वापर संस्थांना जलाशय उपस्थापनेद्वारे कारंजा रमजानपूर (नया अंदुरा) सं.ल.पा. प्रकल्प, ता.बाळापूर, जि. अकोला या प्रकल्पाचे लाभ क्षेत्राच्या क्षेत्रफळाची निश्चिती पाणी वापर संस्थेनिहाय करून देण्यासाठी मी. अ. खु. वसुलकर, कार्यकारी अभियंता, अकोला पाटबंधारे विभाग, अकोला याद्वारे असे घोषित करतो की, कारंजा रमजानपूर (नया अंदुरा) पाटबंधारे योजना या प्रकल्पाचे लाभक्षेत्र पाणी वापर संस्थांना वापरण्यासाठी अधिसूचित करण्यात येते आहे. आणि असे सूचित करतो की, पाणी वापर संस्थानिहाय अद्यावत नकाशे, लाभधारकांची यादी त्यांचे लाभक्षेत्र हे ग्राम पंचायत, तहसील कार्यालय, सिंचन उपविभाग व विभागीय कार्यालयात सूचना फलकावर पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात येते आहे ;	१०	० ३०
त्याअर्थी, मी. अ. खु वसुलकर, कार्यकारी अभियंता, अकोला पाटबंधारे विभाग, अकोला याद्वारे असे घोषित करतो की, कोणतीही सक्षम यंत्रणा वैयक्तिक शेती धारकास किंवा असे लाभक्षेत्र धारकास किंवा असे लाभक्षेत्र धारण करणाऱ्या शेतकऱ्यास पाणी पुरवठा करणार नाही आणि केवळ पाणी वापर संस्थामार्फतच पाणी पुरवठा केला जाईल, पाणी वापर संस्थांचे सर्व नियम व शर्ती सर्व लाभधारकांवर व लाभक्षेत्र धारण करणाऱ्यांवर बंधनकारक राहिल .	११	० २२
कोणत्याही लाभधारकास किंवा व्यक्तिस या अधिसूचनेसंबंधी किंवा त्याच्या भागासंबंधी हरकत असल्यास, अधिसूचना राजपत्रात घोषित झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत संबंधिताने मा. अधीक्षक अभियंता, अकोला सिंचन मंडळ, अकोला यांच्याकडे लेखी निवेदन द्यावे.	१२	१ ५४
	१३	२ ४२
	१४	१ ०५
	१५	१ ४१
	१६	२ ८०
	१७	० ८२
	२५	० ८९
	२६	१ ३५
	३३	० ४४
	३५	३ २१
	४६	१ ८६
	४७	२ १८
	४८	० ५९
	४९	० ७९
	५०	० ९१
	५१	१ २१
	५२	० ४५
	५३	० ८१
	५४	१ १९
	५५	१ २०
	५६	४ १९
	५७	१ ७६
	५८	० ८६
	५९	० ८६
प्रकल्पाचे नाव—कारंजा रमजानपूर (नया अंदुरा) सं.ल.पा.प्रकल्प	६०	० ८४
ता. बाळापूर, जि.अकोला	६१	२ ९७
पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता —प्रस्तावित उपसा पाणी वापर संस्था, क्र.०१,कारंजा रमजानपूर ता. बाळापूर, जि.अकोला	६२	१ ५२
पाणी वापर संस्थेचे एकूण लाभ क्षेत्र—५८० १० हे. आर	६३	१ ६२
गाववार सर्व्हे नं./गट नं. वार क्षेत्र	६४	१ ६३
गट नंबर/सर्व्हे नं. एकूण शेती लायक	६५	१ ९८
लाभक्षेत्र	६६	२ ७३
(१)	६७	१ ७०
(२)	६८	१ १२
हे. आर	६९	३ ०९
कारंजा रमजानपूर	७२	१ ७४
२	७३	० ८८
५	७४	१ २२
७	७५	१ ०१

अनुसूची—चालू

(१)	(२) हे. आर
७६	२ ४०
७७	२ ००
७८	३ ७६
७९	३ ७७
८०	० ६१
८१	३ ७५
८२	० ८१
८३	३ ७७
८४	० ७५
८५	० ४३
८६	१ ५५
८७	२ ३८
८८	२ २२
८९	१ ५८
९०	४ १३
९१	३ ०१
९२	२ ५३
९३	२ ५५
९४	४ ०६
९५	४ ०३
९६	६ ७०
९७	२ ८०
९८	० ९१
९९	२ ५७
१००	१ २१
१०१	५ ०१
१०२	१ २९
१०३	१ ५२
१०४	० ६१
१०५	१ ८१
१०६	१ २०
१०७	१ २१
१०८	१ ४५
१०९	१ ६४
११०	१ ९८
१११	१ ४०
११२	० ४०
११३	७ ००
११७	० ९८
१२८	१ १८
१२९	० ८१
१३०	१ ८२

अनुसूची—चालू

(१)	(२) हे. आर
१३१	१ १५
१३२	१ ११
१३३	० ९६
१३४	१ ६२
१३५	० ८५
१३६	२ ३८
१३७	० ८८
१३८	१ ६६
१३९	१ ६५
१४०	८ ३९
१४१	४ ०५
१४२	० ८२
१४३	० ८४
१४४	० ८४
१४५	० ८२
१४६	० ८०
१४७	१ १३
१४८	१ ३१
१५२	१ २८
१५३	० ४१
१५४	१ ५९
१५५	१ १७
१५६	४ १३
१५७	२ ०१
१५८	१ ३०
१५९	० ८२
१६०	० ८२
१६१	० ८१
१६२	१ ६८
१६३	२ ०१
१६४	० ७६
१६५	१ ३२
१६६	० ८२
१६७	० ८८
१७०	२ ०१
१७१	३ २६
१७२	२ ०१
१७३	० ८५
१७४	२ ४४
१७५	१ ६०
१७६	२ ७८
१७७	० ४४

अनुसूची—चालू

(१)	(२) हे. आर
१७८	० ७७
१७९	३ ३०
१८०	५ ८९
१८१	२ ८३
१८२	२ ८३
१८३	२ ६१
१८४	१ १५
१८६	१ ४२
१८९	० ७२
१९०	० ६९
१९१	० ८२
१९३	६ ६५
१९४	१ ५७
१९५	० ७४
२०५	० २७
२०८	१ ०४
२०९	१ ०३
२१०	० ६३
२११	१ ६५
२१२	१ ७५
२१३	३ ५९
२१४	१ ०६
२१५	२ ६५
२३२	० ४८
२३३	२ ७९
२३४	० ८६
२४१	१ ५४
२४२	० ३१
२४६	२ ५८
२४७	२ ०१
२४८	४ ५२
२४९	४ ०५
२५०	१ ६२
२५१	३ ४५
२५२	१ २४
२५३	४ ४४
२५४	६ २१
२५५	६ ०७
२५६	० ८१
२५७	१ ७१
२५८	१ २१
२५९	२ ६३

अनुसूची—चालू

(१)	(२) हे. आर
२६०	१ २१
२६१	० ५१
२६२	० ८९
२६३	० ८९
२६४	० ९०
२६५	० ८९
२६६	० ८८
२६७	२ ३५
२६८	० ९८
२६९	० ८७
२७०	० ४०
२७१	२ ००
२७२	१ २४
२७३	१ १५
२७४	१ १४
२७५	३ २३
२७६	० ४५
२७७	० ५३
२७९	१ ००
२८०	१ २६
२८२	१ ३२
२८३	२ ५२
२८४	१ ०२
२८५	१ १४
२८६	० ७९
२८७	० ८०
२८८	० ८१
२८९	१ ४५
२९२	० ४८
२९४	० ३८
२९७	० ८२
२९८	० ८०
२९९	२ २७
३०२	९ ९०
३०३	४ १३
३०४	० ९९
३०५	१ १५
३०६	४ २९
३०७	४ २२
३०८	० ११
३०९	१ ५८
३१०	२ ५१

अनुसूची—चालू		अनुसूची—चालू	
(१)	(२)	(१)	(२)
	हे. आर		हे. आर
३१२	१ ५२	३४९	२ २९
३१३	१ २२	३५०	२ ३१
३१४	१ ४२	३५१	३ १५
३१५	० ५९	३५२	१ ४१
३१६	१ ४१	३५४	१ २१
३१७	० ४१	३५५	२ १९
३१८	५ ७७	३५७	३ ७५
३१९	२ ७२	३५९	१ १७
३२०	५ ७४	३६०	१ ७९
३२१	२ ४५	३६१	१ ४५
३२२	१ ६३	३६२	२ ०७
३२३	७ २१	३६३	० ५९
३२४	१ २२	३६४	१ ४०
३२५	१ ०१	४७८	४ २६
३२६	१ ०१	४८०	१ ४२
३२७	० ८१	४८१	१ ४२
३२८	० ८१	४८२	२ ४५
३२९	२ ८३	४८३	२ ४५
३३०	१ ८२	४८४	२ १९
३३१	१ ८१	४८५	० ५५
३३२	३ १४	४८६	० ६०
३३३	३ ३३	४८७	२ ४६
३३४	५ ६६	४८८	१ २२
३३५	५ ६६	४८९	१ ३३
३३६	५ ४७	४९०	१ ८७
३३७	८ ०९	४९१	० ८८
३३८	८ ४१	४९३	१ ६३
३३९	० ३९	४९४	१ २४
३४०	२ ०९	४९५	० ९८
३४१	२ ६४	४९६	१ ३५
३४२	० ४०	४९७	१ २४
३४३	१ ५४	४९८	४ २६
३४४	१ ९३	४९९	१ ७३
३४५	७ ६३	५००	० ३१
३४६	१० ५०	५१५	० १२
३४७	२ ५२	५१६	० ५६
३४८	२ ४८	५१७	१ ३९

अनुसूची—चालू

(१)	(२)
	हे. आर
५१८	५ ८१
५१९	१ १०
५२०	० ६०
५२१	० ४४
५२२	२ ५०
५२३	० ४४
५२४	० १७
५२५	१ ८८
५२६	१ १५

एकूण . . ५८० १०

प्रस्तावित उपसा पाणी वापर संस्था . . ५८० १०
 क्र. ०१, कारंजा रमजानपूर ता. बाळापूर
 जि. अकोला चे एकूण लाभक्षेत्र

अकोला : **अ. खु. वसुलकर,**
 दिनांक २१ जानेवारी, २०२५. कार्यकारी अभियंता,
 अकोला पाटबंधारे विभाग,
 अकोला.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १५४.

BY EXECUTIVE ENGINEER

MMISF ACT, 2005.

Notification-III

No. 464-TB-4- 2025.—

Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User's Association (WUA's) on hydraulic basis and as per Administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005. I, A. K. Wasulkar, Executive Engineer, Akola Irrigation Division, hereby, declare, Areas of Operation of following WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Gram Panchayat Tahasil office, Irrigation Section, Sub Division and Division and at other prominent public places.

Therefore I, A. K. Wasulkar, Executive Engineer, Akola Irrigation Division, also hereby declare that no water should be supplied by the Appropriate Authority to an individuals holder or occupier of such land and the system of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Any person affected by the notification or part thereof, may within thirty days from the date of publication of this notification in the *Official Gazette*, file an appeal before Superintending Engineer, Akola Irrigation Circle, Akola.

SCHEDULE

Project Name---Karanja Ramjanpur (Naya Andura)
 Storage M. I. Project, Tq. Balapur, Dist. Akola

Name of Water User Association --Proposed Lift
 Water User Association No. 1 Karanja Ramjanpur, Tq.
 Balapur, Dist. Akola

Total Area of WUA---580 10 H. A.

Village wise Survey No./

Gut No. wise Area

Survey No./ Area

Gut No.

(1)

(2)

H. A.

Karanja Ramjanpur

2	0 11
5	1 56
7	0 61
8	1 38
9	0 52
10	0 30
11	0 22
12	1 54
13	2 42
14	1 05
15	1 41
16	2 80
17	0 82
25	0 89
26	1 35
33	0 44
35	3 21
46	1 86
47	2 18
48	0 59
49	0 79
50	0 91
51	1 21
52	0 45
53	0 81
54	1 19
55	1 20
56	4 19
57	1 76

SCHEDULE—Contd.

(1)	(2)
	H. A.
58	0 86
59	0 86
60	0 84
61	2 97
62	1 52
63	1 62
64	1 63
65	1 98
66	2 73
67	1 70
68	1 12
69	3 09
72	1 74
73	0 88
74	1 22
75	1 01
76	2 40
77	2 00
78	3 76
79	3 77
80	0 61
81	3 75
82	0 81
83	3 77
84	0 75
85	0 43
86	1 55
87	2 38
88	2 22
89	1 58
90	4 13
91	3 01
92	2 53
93	2 55
94	4 06
95	4 03
96	6 70
97	2 80
98	0 91
99	2 57
100	1 21
101	5 01
102	1 29
103	1 52
104	0 61
105	1 81
106	1 20
107	1 21

SCHEDULE—Contd.

(1)	(2)
	H. A.
108	1 45
109	1 64
110	1 98
111	1 40
112	0 40
113	7 00
127	0 98
128	1 18
129	0 81
130	1 82
131	1 15
132	1 11
133	0 96
134	1 62
135	0 85
136	2 38
137	0 88
138	1 66
139	1 65
140	8 39
141	4 05
142	0 82
143	0 84
144	0 84
145	0 82
146	0 80
147	1 13
148	1 31
152	1 28
153	0 41
154	1 59
155	1 17
156	4 13
157	2 01
158	1 30
159	0 82
160	0 82
161	0 81
162	1 68
163	2 01
164	0 76
165	1 32
166	0 82
167	0 88
170	2 01
171	3 26
172	2 01

SCHEDULE—*Contd.*

(1)	(2) H. A.
173	0 85
174	2 44
175	1 60
176	2 78
177	0 44
178	0 77
179	3 30
180	5 89
181	2 83
182	2 83
183	2 61
184	1 15
186	1 42
189	0 72
190	0 69
191	0 82
193	6 65
194	1 57
195	0 74
205	0 27
208	1 04
209	1 03
210	0 63
211	1 65
212	1 75
213	3 59
214	1 06
215	2 65
232	0 48
233	2 79
234	0 86
241	1 54
242	0 31
246	2 58
247	2 01
248	4 52
249	4 05
250	1 62
251	3 45
252	1 24
253	4 44
254	6 21
255	6 07
256	0 81
257	1 71
258	1 21
259	2 63

SCHEDULE—*Contd.*

(1)	(2) H. A.
260	1 21
261	0 51
262	0 89
263	0 89
264	0 90
265	0 89
266	0 88
267	2 35
268	0 98
269	0 87
270	0 40
271	2 00
272	1 24
273	1 15
274	1 14
275	3 23
276	0 45
277	0 53
279	1 00
280	1 26
282	1 32
283	2 52
284	1 02
285	1 14
286	0 79
287	0 80
288	0 81
289	1 45
292	0 48
294	0 38
297	0 82
298	0 80
299	2 27
302	9 90
303	4 13
304	0 99
305	1 15
306	4 29
307	4 22
308	0 11
309	1 58
310	2 51
312	1 52
313	1 22
314	1 42
315	0 59
316	1 41

SCHEDULE—Contd.

(1) (2)

H. A.

317	0 41
318	5 77
319	2 72
320	5 74
321	2 45
322	1 63
323	7 21
324	1 22
325	1 01
326	1 01
327	0 81
328	0 81
329	2 83
330	1 82
331	1 81
332	3 14
333	3 33
334	5 66
335	5 66
336	5 47
337	8 09
338	8 41
339	0 39
340	2 09
341	2 64
342	0 40
343	1 54
344	1 93
345	7 63
346	10 5
347	2 52
348	2 48
349	2 29
350	2 31
351	3 15
352	1 41
354	1 21
355	2 19
357	3 75
359	1 17
360	1 79
361	1 45
362	2 07
363	0 59
364	1 40
478	4 26

SCHEDULE—Contd.

(1) (2)

H. A.

480	1 42
481	1 42
482	2 45
483	2 45
484	2 19
485	0 55
486	0 60
487	2 46
488	1 22
489	1 33
490	1 87
491	0 88
493	1 63
494	1 24
495	0 98
496	1 35
497	1 24
498	4 26
499	1 73
500	0 31
515	0 12
516	0 56
517	1 39
518	5 81
519	1 10
520	0 60
521	0 44
522	2 50
523	0 44
524	0 17
525	1 88
526	1 15
<hr/>	
Total . .	580 10

Total Culturable Command Area of . . 580 10
Proposed Lift Water User Association
No. 1, Karanja Ramjanpur, Tq. Balapur,
Dist. Akola

Akola :
Dated the 21st January
2025.

A. K. WASULKAR,
Executive Engineer,
Akola Irrigation Division,
Akola.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १५५.

अनुसूची—चालू

कार्यकारी अभियंता, यांजकडून	(१)	(२)
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.—		हे. आर
अधिसूचना-३		० ८१
क्रमांक ४६४-तांशा-४-२०२५.—	९	१ ९८
ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने असे निश्चित केले की, महाराष्ट्र सिंचन पद्धतीने शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम- २००५ च्या कलम ५, ६ व ७, आणि नियम क्र. ३ नुसार पाणी वापर संस्थाना, जलाशय उपस्थापनेद्वारे कारंजा रमजानपूर (नया अंदुरा) सं.ल.पा.प्रकल्प ता.बाळापूर, जि.अकोला या प्रकल्पाचे लाभ क्षेत्राच्या क्षेत्राच्या निश्चिती पाणी वापर संस्थेनिहाय करून देण्यासाठी मी. अ. खु. वसुलकर, कार्यकारी अभियंता, अकोला पाटबंधारे विभाग, अकोला याद्वारे असे घोषित करतो की, कारंजा रमजानपूर (नया अंदुरा) पाटबंधारे योजना या प्रकल्पाचे लाभक्षेत्र पाणी वापर संस्थांना वापरण्यासाठी अधिसूचित करण्यात येते आहे. आणि असे सूचित करतो की, पाणी वापर संस्थानिहाय अद्यावत नकाशे, लाभ धारकांची यादी त्यांचे लाभक्षेत्र हे ग्राम पंचायत, तहसील कार्यालय, सिंचन उपविभाग व विभागीय कार्यालयात सूचना फलकावर पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात येते आहे.	१०	१ ९८
	११	० ९७
	१२	१ ६४
	१३	३ ७५
	१४	१ ०१
	१५	१ ०४
	१६	१ ६२
	१७	६ ४१
	१८	४ २६
	१९	१ ९६
	२०	१ ८२
	२१	० २२
	३०	० ३१
	३१	० ८३
	३२	१ ३२
	३३	१ ३३
	३४	१ २७
	३५	४ ३४
	३६	० ५३
	३७	० ४०
	३८	१ ३२
	३९	२ १८
	४०	१ २१
	४१	२ ८४
	४२	३ ३८
	४३	० ४१
	४४	२ ०६
	४५	१ ५३
	४६	३ २४
	४७	० ९१
	४८	१ ३५
	४९	१ २८
	५०	१ ६२
	५१	४ १२
	५२	० ४१
	५३	० ८८
	५४	१ १४
	५५	० ७८
	५६	१ १८
	५७	४ ९९
	५८	० ४६
	५९	१ ४४
	६०	५ ३४
	६१	४ ६९

प्रकल्पाचे नाव—कारंजा रमजानपूर (नया अंदुरा) सं.ल.पा.प्रकल्प, ता. बाळापूर, जि.अकोला.

पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता —प्रस्तावित उपसा पाणी वापर संस्था, क्र.०२, अंत्री मलकापुर, ता.बाळापूर, जि.अकोला

पाणी वापर संस्थेचे एकूण लाभ क्षेत्र—८८८.०२ हे. आर
गाववार सर्व्हे नं./गट नं. वार क्षेत्र
गट नंबर/सर्व्हे नं. एकूण शेती लायक
लाभक्षेत्र

(१) (२)
हे. आर

अंत्री मलकापुर

१ २ ५३
२ ० ७२
३ १ ०४
४ ३ ८४
५ १ ५१
६ ३ ०४
७ २ ०२
८ २ ४२

अनुसूची—चालू	
(१)	(२)
	हे. आर
६२	१ ०६
६३	१ ०९
६४	० ६९
६५	१ ०३
६६	१ ०३
६७	१ २१
६८	२ ५९
६९	० ८२
७०	० ४१
७१	३ १५
७२	२ ७४
७३	३ १३
७४	१ ५९
७५	१ १६
७६	१ २१
७७	२ ४४
७८	१ ४९
७९	२ २२
८०	२ ०६
८१	२ ०२
८२	० ९२
८३	० ८९
८४	१ ३८
८५	१ ४४
८६	१४ ९३
८७	१ ५९
८८	० ६१
८९	१ ६२
९०	१ ६२
९१	४ ५०
९२	३ ०८
९३	३ ९०
९४	५ ४६
९५	१ ९३
९६	२ ०२
९८	१ ९५
९९	१ ९५
१००	४ ६४
१०१	३ १९
१०२	२ ०३

अनुसूची—चालू	
(१)	(२)
	हे. आर
१०८	१० ७७
१०९	१ ९२
११०	० ७१
१११	७ २६
११२	१ २९
११३	१ २४
११४	८ ३८
११५	२ ७२
११६	३ ५१
११७	० ४६
११८	१ १०
११९	१ १०
१२०	३ ८९
१२१	१ ००
१२२	१ ५५
१२३	१ ४३
१२४	१ १९
१२५	२ ४०
१२६	४ ००
१२७	२ २६
१२८	१ ६१
१२९	१ ६२
१३०	१ ६२
१३१	० ८१
१३३	१ २१
१३४	१ ६२
१५५	० ७३
१५६	० ७४
१५७	२ ५०
१५८	२ ०१
१५९	१ ८५
१६०	१ १८
१६१	० ७८
१६२	१ १५
१६३	१ ७३
१६४	२ २९
१६५	१ ५९
१६६	० ९९
१६७	० ६१
१६८	८ १६

अनुसूची—चालू

(१)	(२) हे. आर
१६९	३ ५१
१७१	० ८६
१७२	१ ७६
१७३	० ८२
१७४	० ८२
१७५	१ ४३
१७६	१ ४६
१७७	१ ७८
१८४	० ८४
१८५	० ८३
१८६	४ ५८
१८७	५ ३९
१८८	३ १३
१८९	२ ००
१९०	४ ४७
१९१	१ ६८
१९२	१ ७०
१९३	१ ६०
१९४	१ ६०
१९५	२ ३०
१९६	२ ३५
१९७	३ १०
१९८	३ ७४
१९९	१ ५७
२००	२ ४०
२०२	२ ३५
२०३	१ ३४
२०४	१ ६०
२०५	११ २९
२०६	२ ०६
२०७	१ ०३
२०८	१ ०३
२०९	२ ८०
२१०	० ९४
२११	० ९५
२१२	० ९५
२१३	१ ६०
२१४	१ ५५
२१५	२ ३५
२१६	० ८०

अनुसूची—चालू

(१)	(२) हे. आर
२१७	० ९०
२१८	० ९३
२१९	१ ०१
२२०	० ९०
२२१	१ २१
२२२	१ १२
२२३	४ २०
२२४	४ ३०
२२५	० ४१
२२६	० ३१
२२७	० ९७
२२८	० ६६
२२९	१ २६
२३०	१ ०५
२३१	१ ६१
२३२	१ ०३
२३३	१ ३६
२३४	० ८१
२३५	१ ६२
२३६	३ १३
२३७	० ९४
२३८	१ ९८
२३९	१ ३९
२४१	३ ३२
२४२	१ ००
२४५	३ ५३
२४६	१ ७२
२४७	० ३९
२४८	१ ६२
२४९	१ १३
२५०	१ ४७
२६२	१ ४७
२६३	२ ३८
२६४	१ ४९
२६५	४ ३९
२६६	२ ६९
२६७	३ ०३
२६८	१ ५५
२६९	८ ६१
२७०	२ ०८

अनुसूची—चालू

(१)	(२)
	हे. आर
२७१	१२ २४
२७२	१० ६८
२७३	२ २९
२७४	२ २९
२७५	१ ०४
२७६	० ८१
२७७	३ ६८
२७८	४ ०४
२७९	१ १९
२८०	१ २१
२८१	१ ८५
२८२	१ ६२
२८३	१ ६८
२८४	२ ६१
२८५	० ३८
२८६	१ ६२
२८७	४ ४१
२८८	२ ४३
२८९	२ ७४
२९०	१ २५
२९१	१ ४६
२९२	५ ६८
२९३	१ ६२
२९४	१ ४७
२९५	३ १०
२९६	१ ४७
२९७	० ८१
२९८	५ ८८
२९९	२ ९०
३००	२ ३७
३०१	१ ६४
३०२	२ ४४
३०३	२ ३१
३०४	६ ४३
३०५	२ ८३
३०६	४ ११
३०७	२ ०२
३०८	२ ८२
३०९	३ ४८
३१०	३ ४३

अनुसूची—चालू

(१)	(२)
	हे. आर
३११	६ ०५
३१२	३ २३
३१३	१ ६२
३१४	० ७९
३१५	१ ०६
३१६	३ ९८
३१७	१ २२
३१८	१ २१
३१९	७ ६१
३२०	२ २२
३२१	२ ३९
३२२	२ ७१
३२३	२ ४३
३२४	३ ६१
३२५	११ ३९
३२६	९ ४६
३२७	० ६०
३२८	० ६७
३२९	२ १७
३३०	१ ३९
३३१	० ८४
३३२	१ ८६
३३३	० ६२
३३४	१ ३३
३३५	२ १७
३३६	१ ५२
३३७	१ ४९
३३८	१ ६२
३३९	११ १८
३४०	१० ६८
३४१	५ ५२
३४२	२ ५४
३४३	४ ४०
३४४	१ ४४
३४५	० ९९
३४६	२ ०२
३४७	४ ७४
३४८	० ४०
३४९	३ ७८
३५०	४ ४६

अनुसूची—चालू

(१)	(२)
	हे. आर
३५१	० ८५
३५२	१ २२
३५३	१ ६२
३५४	१ २२
३५५	५ ०४
३५६	३ ४६
३५७	१ ८२
३५८	४ ४६
३५९	१ ५०
३६०	१ ४९
३६१	१ ४०
३६२	२ १३
३६३	१ ९८
३६४	० ९१
३६५	७ २८
३६६	१ ८२
३६७	३ ६३
३६८	० ९१
३६९	० ९१
३७०	५ ३०
३७१	० ६१
३७२	० ६४
३७३	१ ३३
३७४	५ ०७
३७५	२ १२
३७६	२ १९
३७७	५ ८५
३७८	५ ८२
३७९	५ ८३
३८०	६ २३
३८१	६ २४
३८२	६ ३९
३८३	१ ६०
३८४	१ ६१
३८५	० ८१
३८६	४ ४५
३८७	१४ ६९
३८८	५ २०
३८९	५ २०
३९०	५ ०४

अनुसूची—चालू

(१)	(२)
	हे. आर
३९१	४ ६४
३९२	४ ३८
३९३	३ ०५
३९४	० ८६
३९५	१ २७
३९६	१ २७
३९७	० ४०
३९८	० ५६
३९९	० ५६
४००	० ५६
४०१	० ८०
४०२	० ८१
४०३	९ ००
४०४	३ ९५
४०५	० ९२
४०६	० ५७
४०७	० ७१
४०८	४ ०८
४०९	३ ३२
४१०	० ८१
४११	० २७
४१२	० ८१
४१३	० ७४
४१५	० ४०
४१६	० ९२
४१७	० ९४
४१८	३ ७२
४१९	० ५०
४३५	० ३५
४३७	० ४२

एकूण . . ८८८ ०२

प्रस्तावित उपसा पाणी वापर संस्था . . ८८८ ०२
क्र. ०२, अंत्री मलाकपुर, ता. बाळापुर,
जि. अकोला चे एकूण लाभक्षेत्र

अकोला :
दिनांक २१ जानेवारी, २०२५.

अ. खु. वसुलकर,
कार्यकारी अभियंता,
अकोला पाटबंधारे विभाग,
अकोला.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १५६.

SCHEDULE—Contd.

BY EXECUTIVE ENGINEER

(1)

(2)

H. A.

MMISF ACT, 2005.

4

3 84

Notification-III

5

1 51

6

3 04

No. 464-TB-4- 2025.—

7

2 02

8

2 42

9

0 81

10

1 98

11

0 97

12

1 64

13

3 75

14

1 01

15

1 04

16

1 62

17

6 41

18

4 26

19

1 96

20

1 82

29

0 22

30

0 31

31

0 83

32

1 32

33

1 33

34

1 27

35

4 34

36

0 53

37

00 4

38

1 32

39

2 18

40

1 21

41

2 84

42

3 38

43

0 41

44

2 06

45

1 53

46

3 24

47

0 91

48

1 35

49

1 28

50

1 62

51

4 12

52

0 41

53

0 88

54

1 14

55

0 78

56

1 18

57

4 99

58

0 46

SCHEDULE

Project Name---Karanja Ramjanpur (Naya Andura)

Storage M. I. Project, Tq. Balapur, Dist. Akola

Name of Water User Association --Proposed Lift

Water User Association No. 2, Antri Malkapur, Tq.

Balapur, Dist. Akola

Total Area of WUA----888.02 Ha.

Village wise Survey No./

Gut No. wise Area

Survey No./ Area

Gut No.

(1)

(2)

H. A.

Antri malkapur

1

2 53

2

0 72

3

1 04

SCHEDULE—*Contd.*

(1)	(2) H. A.
59	1 44
60	5 34
61	4 69
62	1 06
63	1 09
64	0 69
65	1 03
66	1 03
67	1 21
68	2 59
69	0 82
70	0 41
71	3 15
72	2 74
73	3 13
74	1 59
75	1 16
76	1 21
77	2 44
78	1 49
79	2 22
80	2 06
81	2 04
82	0 92
83	0 89
84	1 38
85	1 44
86	14 93
87	1 59
88	0 61
89	1 62
90	1 62
91	4 50
92	3 08
93	3 90
94	5 46
95	1 93
96	2 02
98	1 95
99	1 95
100	4 64
101	3 19
102	2 03
108	10 77
109	1 92
110	0 71
111	7 26

SCHEDULE—*Contd.*

(1)	(2) H. A.
112	1 29
113	1 24
114	8 38
115	2 72
116	3 51
117	0 46
118	1 10
119	1 10
120	3 89
121	1 00
122	1 55
123	1 43
124	1 19
125	2 40
126	4 00
127	2 26
128	1 61
129	1 62
130	1 62
131	0 81
133	1 21
134	1 62
155	0 73
156	0 74
157	2 50
158	2 01
159	1 85
160	1 18
161	0 78
162	1 15
163	1 73
164	2 29
165	1 59
166	0 99
167	0 61
168	8 16
169	3 51
171	0 86
172	1 76
173	0 82
174	0 82
175	1 43
176	1 46
177	1 78
184	0 84
185	0 83
186	4 58

SCHEDULE—Contd.

(1)	(2)
	H. A.
187	5 39
188	3 13
189	2 00
190	4 47
191	1 68
192	1 70
193	1 60
194	1 60
195	2 30
196	2 35
197	3 10
198	3 74
199	1 57
200	2 40
202	2 35
203	1 34
204	1 60
205	11 29
206	2 06
207	1 03
208	1 03
209	2 80
210	0 94
211	0 95
212	0 95
213	1 60
214	1 55
215	2 35
216	0 80
217	0 90
218	0 93
219	1 01
220	0 90
221	1 21
222	1 12
223	4 20
224	4 30
225	0 41
226	0 31
227	0 97
228	0 66
229	1 26
230	1 05
231	1 61
232	1 03
233	1 36

SCHEDULE—Contd.

(1)	(2)
	H. A.
234	0 81
235	1 62
236	3 13
237	0 94
238	1 98
239	1 39
241	3 32
242	1 00
245	3 53
246	1 72
247	0 39
248	1 62
249	1 13
250	1 47
262	1 47
263	2 38
264	1 49
265	4 39
266	2 69
267	3 03
268	1 55
269	8 61
270	2 08
271	12 24
272	10 68
273	2 29
274	2 29
275	1 04
276	0 81
277	3 68
278	4 04
279	1 19
280	1 21
281	1 85
282	1 62
283	1 68
284	2 61
285	0 38
286	1 62
287	4 41
288	2 43
289	2 74
290	1 25
291	1 46
292	5 68
293	1 62

SCHEDULE—*Contd.*

(1)	(2) H. A.
294	1 47
295	3 10
296	1 47
297	0 81
298	5 88
299	2 90
300	2 37
301	1 64
302	2 44
303	2 31
304	6 43
305	2 83
306	4 11
307	2 02
308	2 82
309	3 48
310	3 43
311	6 05
312	3 23
313	1 62
314	0 79
315	1 06
316	3 98
317	1 22
318	1 21
319	7 61
320	2 22
321	2 39
322	2 71
323	2 43
324	3 61
325	11 39
326	9 46
327	0 60
328	0 67
329	2 17
330	1 39
331	0 84
332	1 86
333	0 62
334	1 33
335	2 17
336	1 52
337	1 49
338	1 62
339	11 18

SCHEDULE—*Contd.*

(1)	(2) H. A.
340	10 68
341	5 52
342	2 54
343	4 40
344	1 44
345	0 99
346	2 02
347	4 74
348	0 40
349	3 78
350	4 46
351	0 85
352	1 22
353	1 62
354	1 22
355	5 04
356	3 46
357	1 82
358	4 46
359	1 50
360	1 49
361	1 40
362	2 13
363	1 98
364	0 91
365	7 28
366	1 82
367	3 63
368	0 91
369	0 91
370	5 30
371	0 61
372	0 64
373	1 33
374	5 07
375	2 12
376	2 19
377	5 85
378	5 82
379	5 83
380	6 23
381	6 24
382	6 39
383	1 60
384	1 61
385	0 81

SCHEDULE—Contd.

(1)	(2)
	H. A.
386	4 45
387	14 69
388	5 20
389	5 20
390	5 04
391	4 64
392	4 38
393	3 05
394	0 86
395	1 27
396	1 27
397	0 40
398	0 56
399	0 56
400	0 56
401	0 80
402	0 81
403	9 00
404	3 95
405	0 92
406	0 57
407	0 71
408	4 08
409	3 32
410	0 81
411	0 27
412	0 81
413	0 74
415	0 40
416	0 92
417	0 94
418	3 72
419	0 50
435	0 35
437	0 42

Total . . 888 02

Total Culturable Command Area of . . 888 02
Proposed Lift Water User Association
No. 2 ,Antri malkapur, Tq. Balapur,
Dist. Akola

A. K. WASULKAR,
Executive Engineer,
Akola : Akola Irrigation Division,
Dated the 21st January 2025. Akola.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १५७.

कार्यकारी अभियंता, यांजकडून

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.—

अधिसूचना-३

क्रमांक ४६४-तांशा-४-२०२५.—

ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने असे निश्चित केले की, महाराष्ट्र सिंचन पद्धतीने शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ च्या कलम ५, ६ व ७, आणि नियम क्र. ३ नुसार पाणी वापर संस्थाना, जलाशय उपस्थाद्वारे कारंजा रमजानपूर (नया अंदुरा) सं.ल.पा. प्रकल्प ता. बाळापूर जि. अकोला, या प्रकल्पाचे लाभ क्षेत्राच्या क्षेत्रफळाची निश्चिती पाणी वापर संस्थेनिहाय करून देण्यासाठी मी, अ.खु. वसुलकर, कार्यकारी अभियंता, अकोला पाटबंधारे विभाग, अकोला याद्वारे असे घोषित करतो की, कारंजा रमजानपूर (नया अंदुरा) पाटबंधारे योजना या प्रकल्पाचे लाभक्षेत्र पाणी वापर संस्थांना वापरण्यासाठी अधिसूचित करण्यात येते आहे. आणि असे सूचित करतो की, पाणी वापर संस्थानिहाय अद्यावत नकाशे, लाभ धारकांची यादी, त्यांचे लाभक्षेत्र हे ग्राम पंचायत, तहसिल कार्यालय, सिंचन उपविभाग व विभागीय कार्यालयात सूचना फलकावर पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

त्या आर्थी, मी, अ. खु. वसुलकर. कार्यकारी अभियंता, अकोला पाटबंधारे विभाग, अकोला याद्वारे असे घोषित करतो की, कोणतीही सक्षम यंत्रणा वैयक्तिक शेती धारकास किंवा असे लाभक्षेत्र धारकास किंवा असे लाभक्षेत्र धारण करणाऱ्या शेतकऱ्यास पाणी पुरवठा करणार नाही. आणि केवळ पाणी वापर संस्था मार्फतच पाणी पुरवठा केल्या जाईल. पाणी वापर संस्थाचे सर्व नियम व शर्ती सर्व लाभ धारकांवर व लाभक्षेत्र धारण करणाऱ्यांवर बंधनकारक राहील.

कोणत्याही लाभधारकास किंवा व्यक्तिस या अधिसूचनेसंबंधी किंवा त्याच्या भागासंबंधी हरकत असल्यास, अधिसूचना राजपत्रात घोषित झाल्याचा दिनांकापासून ३० दिवसांचे आत संबंधिताने मा. अधीक्षक अभियंता, अकोला सिंचन मंडळ, अकोला यांच्याकडे लेखी निवेदन द्यावे.

अनुसूची

प्रकल्पाचे नांव—कारंजा रमजानपूर (नया अंदुरा) सं.ल.पा.प्रकल्प,
ता. बाळापूर, जि. अकोला.

पाणी वापर संस्थेचे नांव व पत्ता —प्रस्तावित उपसा पाणी वापर
संस्था, क्र.०२,उरळ व झुरळ खु, बु. ता. बाळापुर, जि. अकोला

पाणी वापर संस्थेचे एकूण लाभ क्षेत्र—५२०.०३ हे. आर

गाववार सर्व्हे नं./गट नं. वार क्षेत्र
गट नंबर/सर्व्हे नं. एकूण शेतीलायक
लाभक्षेत्र

(१)

(२)

हे. आर

उरळ बु.

१

७ ६५

२

० ९८

३

० ९८

अनुसूची—चालू

(१)	(२) हे. आर
४	० २०
९	० ९९
११	१ ६८
१२	१ ८४
१३	० ५२
१४	३ ६९
१५	१ ३३
१६	१ ६८
१७	१ ५१
१८	३ ५४
१९	२ ४६
२०	१ ३३
२२	० ९८
२३	३ १५
२४	१ २८
२५	० ८२
२६	४ ९८
२७	१ ६६
२८	१ ६०
२९	१ ६०
३०	१ ६७
३१	३ १०
३२	१ ६२
३३	१ ७४
३४	२ ४३
३५	३ २१
३६	० ८६
३७	० ९६
३८	० ९९
३९	० ८६
४०	१ ६९
४१	० ९८
४२	३ २०
४३	२ ८२
४४	१ १८
४५	१ १८
४६	१ १८
४७	० ६३
४८	० ८८
४९	० ८०
५०	० ६९
५१	० ७१
५२	१ ४१
५३	१२ ०९
५४	६ ४०

अनुसूची—चालू

(१)	(२) हे. आर
५५	७ ६१
५६	४ १४
६८	५ ३७
७०	१ ७७
१५२	२ ९९
१५३	१ ४६
१५४	६ ५६
१६४	१ ७७
१६५	१ ७७
१६६	६ २५
१६७	१ ९६
१६८	१ ७८
१६९	२ ५६
१७०	१ ५०
१७१	० ७८
१७२	० ५८
१७३	० ७८
१७४	० ७९
१७५	१ ४७
१७६	१ ३७
१७७	५ ३६
१७८	१ ४०
१७९	१ ६५
१८०	१ ६६
१८१	० ८२
१८२	२ १३
१८३	१ १०
१८४	० ७८
१८५	० ८२
१८६	० ८७
१८७	० ०९
१८८	० १९
१८९	० ०९
१९१	० ३४
१९२	० १८
१९३	० ८८
१९४	० ७५
१९५	१ ६६
१९६	० ३६
१९७	० १३
१९८	० ६३
१९९	० ३९
२००	० १८
२०१	० १७

अनुसूची—चालू

(१)	(२)
	हे. आर
२०३	५ ५८
२०४	१ ९९
	उरळ खु.
१	० २७
२	० २६
३	० ९३
४	० ८२
७	१ ५४
८	१ ६०
९	१ ३३
१०	० ९३
११	० ९५
१२	० ५४
१३	० ८१
२३	३ ०७
२४	२ ६८
२५	१ ५६
२६	१ ६३
२७	२ ७६
२८	२ १२
२९	७ ४४
३०	३ १९
३१	३ ५१
३२	० ८२
३३	० ८६
३४	४ ६८
३५	० ५५
३६	२ ०७
३८	१ ८१
३९	५ ७१
४०	१ २२
४१	२ ५९
४२	१ ८४
४३	८ ७१
४४	२ ५२
६४	७ १८
६५	७ २६
६६	१ ३५
६७	१ ३५
६८	१ ३५
६९	५ १२
७०	२ ८१
७१	० ८४
७२	० ८३

अनुसूची—चालू

(१)	(२)
	हे. आर
७३	३ ३९
७४	१ २१
७५	२ ५२
७६	२ ३०
७७	१० ११
७८	५ ४४
७९	१ ६४
८०	० ४६
८१	० ७०
८२	० ५९
८३	० ७६
८४	७ ९०
८५	३ ६६
८६	३ ६६
८७	३ ८९
८९	१ ११
९१	० ७४
९३	० २६
९४	० २२
९५	० ६०
९६	० १२
९७	० २८
९८	० ३०
९९	० ६७
१००	१ ०४
१०१	१ ०१
१०२	० ४०
१०३	० ४०
१०४	० ३९
१०५	२ ७३
१०६	१ १२
१०७	१ ९४
१०८	२ २५
१०९	० ३६
११०	० ३२
	झुरळ बु.
१	० ३७
२	१ ०५
३	० ८३
४	० ९६
५	१ २८
५४	२ ०३
५५	२ ४४
५६	१० ८२

अनुसूची—चालू

(१)	(२)
	हे. आर
५७	१ १३
५८	१ १३
५९	६ ९४
६०	० ८१
६१	० ४१
६२	२ ६८
६३	० ४८
६४	० ८९
६५	१ ९५
६६	१ ९५
६७	१ २९
६८	१ २१
६९	१ २१
७०	१ २५
७१	२ ८३
७२	३ ५०
७३	३ २८
७४	२ ०५
७५	२ १५
७६	१ ३०
७७	० ९४
७८	० ५७
७९	२ ०१
८०	० ५४
८१	० ५४
८२	० ५४
८३	० ५३
८४	१ ८७
८५	१ ७५
८६	० ८७
८७	० ८८
८८	० ८२
८९	० ९३
९९	२ ००
१००	० ८३
१०१	१ ६६
१०२	१ ६७
१०३	३ ३५
१०४	१ ००
१०५	० १६
१०६	० ३६
	झुरळ खु.
१	१ १२
२	० ३२

अनुसूची—चालू

(१)	(२)
	हे. आर
३	० ७६
४	० ८२
५	१ ६४
६	१ ००
७	० २०
८	१ ८४
९	० ८९
१०	२ ०१
११	२ २७
१२	१ ६६
१३	० ८४
१४	२ २५
१५	० ८९
१६	१ ९५
१७	० ४४
१८	१ ७७
१९	२ ३९
२०	० ४४
२१	० ८२
२२	० ८२
२३	२ २६
२४	१ ०१
२५	० ८१
२६	० ७४
२७	० ४०
२८	० ४१
२९	० ४०
३०	० ४०
३१	० ५९
३२	३ ४१
३३	२ ३९
३४	१ ७६
३५	० ८१
३६	२ ४४
३७	२ ४३
३८	२ ७४
३९	९ ६२
४०	७ ७४
४१	१ १९
४२	० ९८
४३	१ १२
४४	० ७९
४५	० ७८

अनुसूची—चालू

(१)	(२)
	हे. आर
४६	१ २१
४७	० ८१
४८	४ ०१
१००	१ ४७
१०१	१ ७९
१०२	३ ७३
१०३	१ ६०
१०४	२ ९२
एकूण . .	५२० ०३

प्रस्तावित उपसा पाणी वापर संस्था . .

क्र. ०३, उरळ व झुरळ खु., बु., ता. बालापूर, ५२० ०३
जि. अकोला चे एकूण लाभक्षेत्र

अकोला : अ. खु. वसुलकर,
दिनांक २१ जानेवारी, २०२५. कार्यकारी अभियंता,
अकोला पाटबंधारे विभाग,
अकोला.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १५८.

BY EXECUTIVE ENGINEER

MMISF ACT, 2005.

Notification-III

No. 464-TB-4- 2025.—

Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User's Association (WUA's) on hydraulic basis and as per Administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005. I, A.K.Wasulkar, Executive Engineer, Akola Irrigation Division, hereby declare, Area of Operation of following WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Gram Panchayat, Tahasil office, Irrigation Section, Sub Division and Division and at other prominent public places.

Therefore, I, A. K. Wasulkar, Executive Engineer, Akola Irrigation Division, also hereby declare that no water should be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be

binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Any person affected by the notification or part thereof, may within thirty days from the date of publication of this notification in the *Official Gazette*, file an appeal before Superintending Engineer, Akola Irrigation Circle, Akola.

SCHEDULE

Project Name---Karanja Ramjanpur (Naya Andura)

Storage M. I. Project, Tq. Balapur, Dist. Akola

Name of Water User Association --Proposed Lift Water User Association No. 3, Ural & Zural Bk. & Khu., Tq. Balapur, Dist. Akola

Total Area of WUA----520 .03 Ha.

Villagewise Survey No./

Gut No. wise Area

Survey No./ Area

Gut No.

(1)

(2)

H. A.

Ural Bk.

1	7 65
2	0 98
3	0 98
4	0 20
9	0 99
11	1 68
12	1 84
13	0 52
14	3 69
15	1 33
16	1 68
17	1 51
18	3 54
19	2 46
20	1 33
22	0 98
23	3 15
24	1 28
25	0 82
26	4 98
27	1 66
28	1 60
29	1 60
30	1 67
31	3 10
32	1 62
33	1 74

SCHEDULE—Contd.

(1)	(2)
	H. A.
34	2 43
35	3 21
36	0 86
37	0 96
38	0 99
39	0 86
40	1 69
41	0 98
42	3 20
43	2 82
44	1 18
45	1 18
46	1 18
47	0 63
48	0 88
49	0 80
50	0 69
51	0 71
52	1 41
53	12 09
54	6 40
55	7 61
56	4 14
68	5 37
70	1 77
152	2 99
153	1 46
154	6 56
164	1 77
165	1 77
166	6 25
167	1 96
168	1 78
169	2 56
170	1 50
171	0 78
172	0 58
173	0 78
174	0 79
175	1 47
176	1 37
177	5 36
178	1 40
179	1 65
180	1 66
181	0 82
182	2 13

SCHEDULE—Contd.

(1)	(2)
	H. A.
183	1 10
184	0 78
185	0 82
186	0 87
187	0 09
188	0 19
189	0 09
191	0 34
192	0 18
193	0 88
194	0 75
195	1 66
196	0 36
197	0 13
198	0 63
199	0 39
200	0 18
201	0 17
203	5 58
204	1 99
	Ural Kh.
1	0 27
2	0 26
3	0 93
4	0 82
7	1 54
8	1 60
9	1 33
10	0 93
11	0 95
12	0 54
13	0 81
23	3 07
24	2 68
25	1 56
26	1 63
27	2 76
28	2 12
29	7 44
30	3 19
31	3 51
32	0 82
33	0 86
34	4 68
35	0 55
36	2 07
38	1 81

SCHEDULE—Contd.

(1)	(2)
	H. A.
39	5 71
40	1 22
41	2 59
42	1 84
43	8 71
44	2 52
64	7 18
65	7 26
66	1 35
67	1 35
68	1 35
69	5 12
70	2 81
71	0 84
72	0 83
73	3 39
74	1 21
75	2 52
76	2 30
77	10 11
78	5 44
79	1 64
80	0 46
81	0 70
82	0 59
83	0 76
84	7 90
85	3 66
86	3 66
87	3 89
89	1 11
91	0 74
93	0 26
94	0 22
95	0 60
96	0 12
97	0 28
98	0 30
99	0 67
100	1 04
101	1 01
102	0 40

SCHEDULE—Contd.

(1)	(2)
	H. A.
103	0 40
104	0 39
105	2 73
106	1 12
107	1 94
108	2 25
109	0 36
110	0 32
Zural Bk.	
1	0 37
2	1 05
3	0 83
4	0 96
5	1 28
54	2 03
55	2 44
56	10 82
57	1 13
58	1 13
59	6 94
60	0 81
61	0 41
62	2 68
63	0 48
64	1 89
65	1 95
66	1 95
67	1 29
68	1 21
69	1 21
70	1 25
71	2 83
72	3 50
73	3 28
74	2 05
75	2 15
76	1 30
77	0 94
78	0 57
79	2 01
80	0 54
81	0 54

SCHEDULE—Contd.

(1) (2)

H. A.

82	0 54
83	0 53
84	1 87
85	1 75
86	0 87
87	0 88
88	0 82
89	0 93
99	2 00
100	0 83
101	1 66
102	1 67
103	3 35
104	1 00
105	0 16
106	0 36

Zural Kh.

1	1 12
2	0 32
3	0 76
4	0 82
5	1 64
6	1 00
7	0 20
8	1 84
9	0 89
10	2 01
11	2 27
12	1 66
13	0 84
14	2 25
15	0 89
16	1 95
17	0 44
18	1 77
19	2 39
20	0 44
21	0 82
22	0 82
23	2 26
24	1 01
25	0 81

SCHEDULE—Contd.

(1) (2)

H. A.

26	0 74
27	0 40
28	0 41
29	0 40
30	0 40
31	0 59
32	3 41
33	2 39
34	1 76
35	0 81
36	2 44
37	2 43
38	2 74
39	9 62
40	7 74
41	1 19
42	0 98
43	1 12
44	0 79
45	0 78
46	1 21
47	0 81
48	4 01
100	1 47
101	1 79
102	3 73
103	1 60
104	2 92

Total . . 520 03

Total Culturable Command Area of . .
Proposed Lift Water User Association 520 03
No. 3, Ural & Zural Bk. & Khu.,
Tq. Balapur, Dist. Akola

Akola :
Dated the 21st January
2025.

A. K. WASULKAR,
Executive Engineer,
Akola Irrigation Division,
Akola.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १५९.

अनुसूची-ब—चालू

कार्यकारी अभियंता, यांजकडून	(१)	(२)	(३)	हे. आर
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५.-				
अधिसूचना-३	६	५५२	० ८०	
क्रमांक २२८-२०२५.—	७	५५३	० ६८	
ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, -२००५ चे कलम ५.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणी वापर संस्थांचे जल शास्त्रीय व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्या साठी, मी, हेमंत दा. चव्हाण, कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग, वाशीम, खालील प्रमाणे पाणी वापर संस्थांचे अद्यावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/ किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहिती साठी प्रसिध्द करित आहे.	८	५५४	० ५१	
	९	५५५	१ ४९	
	१०	५५६	१ ४६	
	११	५५७	१ ४९	
	१२	५५८	१ ४७	
	१३	५७० पै.	१ ०५	
	१४	५७१	० ८५	
	१५	५७२	० ७७	
		एकूण .. १५	१९ ०७	
	१	चक क्र. २	५४५	१ ००
	२		५२५	० ४२
	३		५२९	० ८०
	४		५३०	५ १९
	५		५४१	१ ५३
	६		५४२	१ ६०
	७		५४३	२ १०
	८		५४४	१ ००
	९		५४६ पै.	२ ६५
	१०		४८३ पै.	१ ०५
		एकूण .. १०	१७ ३४	
	१	चक क्र. ०३	५२३	३ ०५
	२		५२६	१ ८७
	३		५२७	० ७९
	४		५२८	० ४२
	५		४८४	० ८१
	६		४८५	० ८१
	७		४८६	२ ३९
	८		४८७	१ ८८
	९		४९९ पै.	२ ०२
	१०		५०० पै.	० ६८
		एकूण .. १०	१४ ७२	
	१	चक्र क्र. ०४	४८०	० ६२
	२		४८१	१ ३९
	३		४८२	१ ७२
	४		४८३ पै.	७ ३८
	५		४८८	१ ८८
	६		४८९	१ ८६
	७		४९०	१ ३५
अनुसूची				
प्रकल्पाचे नाव: वारा (जहाँ), बृ.ल.पा.योजना ता. जि. वाशीम.				
पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता: प्रस्तावित पाणी वापर संस्था क्र.१, चुकांबा, ता. मालेगाव, जि. वाशीम.				
एकूण क्षेत्र - ६५१.६४ हेक्टर (सी.सी.ए.).				
अ. क्र.	चक क्रमांक	अधिसूचित क्षेत्र		
		गटन क्षेत्र		
(१)	(२)	(३)	हे. आर	
		गाव-वारा जहाँ		
१	चक क्र. १	५४७ पै.	३ ८७	
२		५४८	१ ७९	
३		५४९	१ २१	
४		५५०	१ ००	
५		५५१	० ८०	

अनुसूची-ब—चालू			अनुसूची-ब—चालू		
(१)	(२)	(३)	(१)	(२)	(३)
		हे. आर			हे. आर
८		४९१ ० ६५	५	१२०	० ५६
९		४९२ २ २१	६	१२१	० ६०
१०		४९३ ४ ५४	७	१२२	१ ०५
		-----	८	१२३	० ९७
	एकूण.. १०	२३ ६०	९	१३३ पै.	३ २०
		-----	१०	१३४ पै.	६ ०३
	गाव-देगाव ता. मालेगाव, जिल्हा वाशिम				-----
१	चक क्र. ०५	७२ पै. २ ९०		एकूण .. १०	१९ २६
२		७० पै. १ ९०			-----
३		७३ ३ ००		गाव-वारा (जहाँ) ता. मालेगाव, जिल्हा वाशिम	
४		७४ पै. ३ ४०	१	चक क्र. ०९	४४० ० ९८
५		७५ पै. ४ ०२	२		४४१ १ ०३
६		१०१ ० ५०	३		४४२ १ ०१
७		१०२ ६ ९४	४		४४३ पै. १ २०
		-----	५		४९६ १ ८५
	एकूण .. ७	२२ ६६	६		४९७ २ ६९
		-----	७		५०३ पै. ० ६९
१	चक क्र. ०५	४७३ १ ०५	८		५०४ पै. ० ७०
२		४७४ १ ००	९		५०५ पै. १ ६५
		-----	१०		५०६ पै. ० ५९
	एकूण .. २	२ ०५	११		५०७ पै. ० ५३
		-----	१२		४९४ १ ८५
१	चक क्र. ०६	१०३ १ ००	१३		४९५ १ २१
२		१०४ १ ०२			-----
३		१०९ १ ६०		एकूण .. १३	१५ ९८
४		११० २ ००			-----
५		१११ ३ ००		चक क्र. १०	४०७ पै. ० ९०
६		११३ ५ २१	२		४०८ ० २७
७		११४ ७ ३६	३		४०९ पै. ० ६०
		-----	४		४३६ १ ९७
	एकूण .. ७	२१ १९	५		४३७ १ ७७
		-----	६		४३८ २ ६२
१	चक क्र. ०६	४७२ १ ५९	७		४३९ ० ९०
		-----	८		४४३ पै. १ ०७
	एकूण .. १	१ ५९	९		४४४ १ ११
		-----	१०		४४५ १ ६०
१	चक क्र. ०७	११२ २ ५९	११		४४६ पै. ० ८४
२		११५ पै. १३ ९२	१२		४७८ पै. १ ००
		-----	१३		४७९ पै. १ २४
	एकूण .. २	१६ ५१			-----
		-----		एकूण .. १३	१५ ४७
१	चक क्र. ०८	११६ पै. ३ ००			-----
२		११७ १ २०			
३		११८ १ २५			
४		११९ १ ४०			

अनुसूची-ब—चालू			अनुसूची-ब—चालू		
(१)	(२)	(३)	(१)	(२)	(३)
		हे. आर			हे. आर
१	चक क्र. ११	४३४	१	गाव-देगाव	
२		४३५	१	चक क्र. १४	२१ पै.
३		४४६ पै.	२		२२ पै.
४		४४७	३		२३ पै.
५		४५१			—
६		४७१ पै.		एकूण . .	३
७		४७५ पै.			—
८		४७६ पै.	१	चक क्र. १५	२१ पै.
९		४७८	२		१४ पै.
१०		४७९	३		२० पै.
११		४७७			—
१२		४३३ पै.		एकूण . .	३
		—			—
	एकूण .. १२	१३ ५९		गाव - देगाव	
		—	१	चक क्र. १६	१४ पै.
१	चक क्र. १२	४३३	२		१५ पै.
२		४४८	३		१९ पै.
३		४४९			—
४		४५०		एकूण . .	३
५		४५२			—
६		४५३	१	चक क्र. १७	१६ पै.
७		४५४	२		१७ पै.
८		४७६ पै.	३		१८ पै.
९		४७५ पै.	४		१९ पै.
१०		४६९			—
		—		एकूण . .	४
	एकूण.. १०	१३ ७९			—
		—	१	चक क्र. १८	१६ पै.
१	चक क्र. १३	४६०	२		१२ पै.
२		४६१			—
३		४६२ पै.		एकूण . .	२
४		४६४			—
५		४६५		गाव-कुंभी	
६		४६६	१	चक क्र. १८	१९४
७		४६७			—
८		४७०		एकूण . .	१
९		४७१ पै.			—
		—	१	चक क्र. १९	१८८ पै.
	एकूण.. ९	१७ ३०	२		१९० पै.
		—	३		१९१
	गाव-लाही ता, मालेगाव, जि. वाशिम		४		१९३
१	चक क्र. १४	४५९	५		१९६
२		४६२ पै.	६		१९७
३		४६३	७		१९५ पै.
		—			—
	एकूण.. ३	३ २४		एकूण . .	७
		—			—

अनुसूची-ब—चालू				अनुसूची-ब—चालू			
(१)	(२)	(३)	हे. आर	(१)	(२)	(३)	हे. आर
१	चक क्र. २०	१८६	१ २५	९	३८ पै.	० ८५	
२		१८७	१ ५३	१०	३९ पै.	० ६५	
३		१८८	१ ४०	११	४० पै.	० ६८	
४		१९० पै.	० ५०		—	—	
५		१९१ पै.	१ ८८		एकूण. .	११	१५ ५१
६		१९२	० ६७		—	—	
७		१९८	१ ८८	१	चक क्र. २४	४२	२ ८०
८		१९९	१ ४०	२	४३	१ ५५	
९		२०१	१ ००	३	५१ पै.	० २७	
१०		२०२ पै.	३ ८०	४	५२ पै.	० २६	
११		२०३	१ १२	५	५३ पै.	० ९०	
१२		२०४	१ ३२	६	५४ पै.	० ४८	
१३		२०५	० ८१	७	५५	१ ९६	
		—	—	८	५६	१ ३०	
	एकूण. .	१३	१८ ४६	९	५७	१ २६	
		—	—	१०	५८	० ९०	
	गाव-वसंतवाडी			११	५९ पै.	० ८०	
१	चक क्र. २१	३६	२ ७०	१२	८० पै.	० ८८	
२		३७	८ ५१	१३	८१ पै.	२ ६८	
३		३८	१ ७१		—	—	
४		४०	० ७७		एकूण. .	१३	१६ ०४
५		४१	१ ४१		—	—	
		—	—	१	चक क्र. २५	५२ पै.	१ ७०
	एकूण. .	५	१५ १५	२	५३ पै.	३ ०६	
		—	—	३	५४ पै.	१ ३५	
१	चक क्र. २२	३२	४ १८	४	५६ पै.	० २८	
२		३३	२ ३३	५	५७ पै.	० ३२	
३		३४	४ १८	६	५८ पै.	० ९८	
४		३५	१ २०	७	५९ पै.	१ ०८	
५		३९ पै.	६ ५७	८	६०	१ ७५	
		—	—	९	६२	२ ७५	
	एकूण. .	५	१८ ४६	१०	६१	१ ६५	
		—	—		—	—	
	गाव-चाकुंबा				एकूण. .	१०	१४ ९२
१	चक क्र. २३	२५ पै.	२ ८०		—	—	
२		२७	१ ५७	१	चक क्र. २६	७४ पै.	१ ८५
३		२८ पै.	१ २५	२	७८	१ ०७	
४		२९	१ ६०	३	७९	१ ६३	
५		३०	१ ९८	४	८०	० ८८	
६		३१	२ ००	५	८१ पै.	२ ७१	
७		३५ पै.	१ ३५	६	८२	१ ९१	
८		३६ पै.	० ७८	७	१३६	० ७८	

अनुसूची-ब—चालू			अनुसूची-ब—चालू		
(१)	(२)	(३)	(१)	(२)	(३)
		हे. आर			हे. आर
८	७७ पै.	१ ८०	६	१०९ पै.	१ ८७
९	७६ पै.	० ७८	७	११० पै.	१ १२
१०	८३ पै.	१ ३०		—	—
११	००	१ ०२		एकूण . .	७ १४ ०५
	—	—		—	—
	एकूण . .	११ १५ ७३	१	चक क्र. ३१	९६ ३ ५७
	—	—	२		९७ ३ ५७
१	चक क्र. २७	७६ ३ ६१	३		१०४ ७ ०९
२	७७ पै.	१ ७८	४		१०५ १ ५८
३	८३	३ ८८		—	—
४	८४	० ८१		एकूण. .	४ १५ ८१
५	८५	० ९०		—	—
६	८६	२ ००	१	चक क्र. ३२	३ १ २८
७	८७	१ २८	२		१६ ३ ४८
८	८८	० ७१	३		१७ १ ५५
९	८९ पै.	० ८०	४		१८ २ ३९
	—	—	५		१९ १ ५४
	एकूण. .	९ १५ ७७	६		२० १ ५०
	—	—	७		२५ पै. १ ९८
		गाव-वारा जहांगीर	८		२६ १ ८६
१	चक क्र. २८	८९ पै. ४ ५०		—	—
२		९० १ ४०		एकूण . .	८ १५ ५८
३		९१ ४ १५		—	—
४		९२ ३ ६९	१	चक क्र. ३३	५ १ ४०
५		९३ १ ५०	२		७ ० ८०
६		७५ २ ८३	३		८ १ ६३
	—	—	४		९ २ ४५
	एकूण . .	९ १८ ०७	५		१० २ ३२
	—	—	६		११ ० ८२
		गाव-चाकुंबा	७		१२ १ ५२
१	चक क्र. २९	९४ ४ ३१	८		१३ १ ५२
२		९५ ३ १७	९		१४ १ ५०
३		९८ पै. २ ९०	१०		१५ ३ ४९
४		१३५ पै. ७ ४०		—	—
	—	—		एकूण . .	१० १७ ४५
	एकूण . .	४ १७ ७८		—	—
	—	—	१	चक क्र. ३४	४ १ ६२
१	चक क्र. ३०	९९ पै. ० ८०	२		६ ६ ५१
२		१०० १ ०२	३		१३१ ५ ००
३		१०१ १ २५	४		१३२ १ ६१
४		१०२ ६ ७४	५		१३३ २ ००
५		१०३ १ २५		—	—
				एकूण . .	५ १६ ७४
				—	—

अनुसूची-ब—चालू				अनुसूची-ब—चालू			
(१)	(२)	(३)	हे. आर	(१)	(२)	(३)	हे. आर
१	चक क्र. ३५	११४	१ ८०	गाव निहाय गोषवारा			
२		११५	० ९३	अ. क्र.	गावाचे नाव	तालूका	गट
३		११६	२ ७९	(१)	(२)	(३)	(४)
४		११७	१ २१				क्षेत्र सीसीए
५		१२७ पै.	१ ८५				हे. आर
६		१२८ पै.	१ ७०	१	वारा (जहाँ)	१	१५
७		१२९	२ ३०			२	१०
८		१३०	३ ५५			३	१९
						४	१०
	एकूण. .	८	१६ १३			५	२
						६	१
१	चक क्र. ३६	१०९ पै.	११ ४०			९	१३
२		१११	३ ६१			१०	१३
३		६८ पै.	० ३०			११	१२
४		९९ पै.	० २८			१२	१०
५		१०० पै.	० २०			१३	९
६		११० पै.	० ३०			१४	३
	एकूण . .	६	१६ ०९			एकूण. .	११७
१	चक क्र. ३७	१२०	३ ४४				१५७ ९
२		१२१	० ६३	२	देगाव	५	७
३		११८	० २७			६	७
४		११९	१ ८८			७	२
५		१२७ पै.	२ ५५			८	१०
६		१२८ पै.	३ १६				
७		११३	० ६९			एकूण . .	२६
८		११२ पै.	१ ३०				
	एकूण. .	८	१३ ९२	३	लाही	१४	३
						१५	३
१	चक क्र. ३८	१०६	३ ६४			१६	३
२		१०७	२ ३६			१७	४
३		१०५ पै.	० ४०			१८	२
४		१०८	१ ०८				
५		१२२	१ ०३			एकूण . .	१५
६		१२३	१ ६९				
७		१२४	१ ८८	४	कुंभी	१८	१
८		१२५	१ ६२			१९	७
९		१२६	२ २६			२०	१३
	एकूण. .	९	१५ ९६			एकूण . .	२१
							४५ ०८

अनुसूची-ब—चालू			
(१)	(२)	(३)	
		हे. आर	
५ वसंतवाडी	२१	५	१५ १५
	२२	५	१८ ४६
	एकूण . .	१०	३३ ६१
६ चुकांबा	२३	११	१५ ५
	२४	१३	१६ ०४
	२५	१०	१४ ९
	२६	११	१५ ७
	२७	९	१५ ८
	२८	६	१८ १
	२९	४	१७ ८
	३०	७	१४ १
	३१	४	१५ ८
	३२	८	१५ ६
	३३	१०	१७ ५
	३४	५	१६ ७
	३५	८	१६ १
	३६	६	१६ १
	३७	८	१३ ९
	३८	९	१६
	एकूण . .	१२९	२५६
एकूण पाणी वापर संस्थेचे क्षेत्र . .		३१८	६५१ ६४

वाशीम : हेमंत दा. चव्हाण,
कार्यकारी अभियंता,
दिनांक ३ फेब्रुवारी, २०२५. लघु पाटबंधारे विभाग,
वाशीम.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १६०.

BY EXECUTIVE ENGINEER

MMISF ACT, 2005.

Notification N.-III

No. 228-2025.—

Whereas, it has been decided to delineate Area of Operation of Water User Association (WUA's) on Volumetric basis and as per Administrative Convenience

under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Hemant D Chavhan, Executive Engineer, Minor Irrigation Division, Washim, hereby delineate the areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned *Gram Panchayat*, Tahasil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

Therefore I, Hemant D Chavhan, Executive Engineer, Minor Irrigation Division, Washim also hereby, declare that, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land & the system of supply of water through Water User's Association shall binding on all the holders and the occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act, 2005.

Any person affected by this notification or part thereof, may within 30 days from the date of publication in the *Maharashtra Govt. Gazette*, file and appeal before Superintending Engineer, Buldhana Irrigation project Circle, Buldhana within 30 days from the date of publication of this notification in the Government gazette.

SCHEDULE

Name of the Project :- Wara jahangir LMI Project Tal Malegaon Dist Washim

Name & adress of W.U.A (Proposed) :- W.U.A , Tal:- Malegaon, Dist :- Washim.

Total Area :- 651. 64 Ha. (C C A).

Sr. No.	Chak No.	Delineated Area	
		Gut No.	Area in
(1)	(2)	(3)	H.A.
Village- Wara (Jahangir) Tal.Malegaon, Dist:- Washim.			
1	Chak No. 1	547 p	3 87
2		548	1 79
3		549	1 21
4		550	1 00
5		551	0 80
6		552	0 80
7		553	0 68
8		554	0 51

SCHEDULE—Contd.					SCHEDULE—Contd.				
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(1)	(2)	(3)	(4)	(5)
				H. A.					H. A.
9		555	1 49			Village-Degaon Tal. Malegaon, Dist :- Washim			
10		556	1 46		1	Chak No. 5	72 p	2 90	
11		557	1 49		2		70 p	1 90	
12		558	1 47		3		73	3 00	
13		570 p	1 05		4		74 p	3 40	
14		571	0 85		5		75 p	4 02	
15		572	0 77		6		101	0 50	
					7		102	6 94	
		Total . .	15	19 07		Total . .	7	22 66	
1	Chak No. 2	545	1 00						
2		525	0 42		1	Chak No. 5	473	1 05	
3		529	0 80		2		474	1 00	
4		530	5 19						
5		541	1 53			Total . .	2	2 05	
6		542	1 60						
7		543	2 10			Village-Degaon			
8		544	1 00		1	Chak No. 6	103	1 00	
9		546 p	2 65		2		104	1 02	
10		483 p	1 05		3		109	1 60	
		Total . .	10	17 34	4		110	2 00	
					5		111	3 00	
1	Chak No. 3	523	3 05		6		113	5 21	
2		526	1 87		7		114	7 36	
3		527	0 79			Total . .	7	21 19	
4		528	0 42						
5		484	0 81		1	Chak No. 6	472	1 59	
6		485	0 81						
7		486	2 39			Total . .	1	1 59	
8		487	1 88						
9		499 p	2 02			Village-Degaon			
10		500 p	0 68		1	Chak No. 7	112	2 59	
		Total . .	10	14 72	2		115 p	13 92	
1	Chak No. 4	480	0 62			Total . .	2	16 51	
2		481	1 39						
3		482	1 72		1	Chak No. 8	116 p	3 00	
4		483 p	7 38		2		117	1 20	
5		488	1 88		3		118	1 25	
6		489	1 86		4		119	1 40	
7		490	1 35		5		120	0 56	
8		491	0 65		6		121	0 60	
9		492	2 21		7		122	1 05	
10		493	4 54		8		123	0 97	
		Total . .	10	23 60	9		133 p	3 20	
					10		134 p	6 03	
						Total . .	10	19 26	
		Total . .	10	23 60					
						Village-Wara jahangir			
					1	Chak No. 9	440	0 98	

SCHEDULE—Contd.				SCHEDULE—Contd.			
(1)	(2)	(3)	H. A.	(1)	(2)	(3)	H. A.
2		441	1 03	10		469	4 09
3		442	1 01			-----	-----
4		443 p	1 20		Total . .	10	13 79
5		496	1 85			-----	-----
6		497	2 69	1	Chak No. 13	460	1 18
7		503 p	0 69	2		461	1 99
8		504 p	0 70	3		462 p	1 00
9		505 p	1 65	4		464	2 95
10		506 p	0 59	5		465	1 86
11		507 p	0 53	6		466	1 58
12		494	1 85	7		467	2 48
13		495	1 21	8		470	2 47
		-----	-----	9		471 p	1 79
	Total . .	13	15 98			-----	-----
		-----	-----		Total . .	9	17 30
1	Chak No. 10	407 p	0 90			-----	-----
2		408	0 27	1	Chak No. 14	459	1 18
3		409 p	0 60	2		462 p	1 14
4		436	1 97	3		463	0 92
5		437	1 77			-----	-----
6		438	2 62		Total . .	3	3 24
7		439	0 90			-----	-----
8		443 p	1 07				
9		444	1 11				Village-Lahi
10		445	1 60	1	Chak No. 14	21 p	0 80
11		446 p	0 84	2		22 p	7 82
12		478 p	1 00	3		23 p	5 02
13		479 p	1 24			-----	-----
		-----	-----		Total . .	3	13 64
	Total . .	13	15 47			-----	-----
		-----	-----	1	Chak No. 15	21 p	8 73
1	Chak No. 11	434	1 26	2		14 p	6 68
2		435	1 26	3		20 p	6 59
3		446 p	0 60			-----	-----
4		447	1 30		Total . .	3	22 00
5		451	1 32			-----	-----
6		471 p	0 50	1	Chak No. 16	14 p	5 24
7		475 p	1 48	2		15 p	7 45
8		476 p	2 20	3		19 p	4 47
9		478	0 89			-----	-----
10		479	1 18		Total . .	3	17 16
11		477	1 20			-----	-----
12		433 p	0 40	1	Chak No. 17	16 p	4 37
		-----	-----	2		17	2 28
	Total . .	12	13 59	3		18	4 37
		-----	-----	4		19 p	3 60
1	Chak No. 12	433	2 32			-----	-----
2		448	0 86		Total . .	4	14 62
3		449	0 86			-----	-----
4		450	0 86	1	Chak No. 18	16 p	7 34
5		452	1 32	2		12 p	5 28
6		453	1 33			-----	-----
7		454	1 33		Total . .	2	12 62
8		476 p	0 27			-----	-----
9		475 p	0 55				Village-khumbhi
				1	Chak No. 18	194	4 45

SCHEDULE—Contd.				SCHEDULE—Contd.			
(1)	(2)	(3)	H. A.	(1)	(2)	(3)	H. A.
	Total . .	1	4 45	9	38 p		0 85
				10	39 p		0 65
				11	40 p		0 68
1	Chak No. 19	188 p	0 40		Total . .	11	15 51
2		190 p	0 54				
3		191	1 92				
4		193	3 07	1	Chak No. 24	42	2 80
5		196	4 65	2		43	1 55
6		197	6 24	3		51 p	0 27
7		195 p	5 35	4		52 p	0 26
	Total . .	7	22 17	5		53 p	0 90
				6		54 p	0 48
1	Chak No. 20	186	1 25	7		55	1 96
2		187	1 53	8		56	1 30
3		188	1 40	9		57	1 26
4		190 p	0 50	10		58	0 90
5		191 p	1 88	11		59 p	0 80
6		192	0 67	12		80 p	0 88
7		198	1 88	13		81 p	2 68
8		199	1 40		Total . .	13	16 04
9		201	1 00				
10		202 p	3 80	1	Chak No. 25	52 p	1 70
11		203	1 12	2		53 p	3 06
12		204	1 32	3		54 p	1 35
13		205	0 81	4		56 p	0 28
	Total . .	13	18 46	5		57 p	0 32
				6		58 p	0 98
				7		59 p	1 08
		Village-Vasantwadi		8		60	1 75
1	Chak No. 21	36	2 70	9		62	2 75
2		37	8 51	10		61	1 65
3		38	1 71		Total . .	10	14 92
4		40	0 77				
5		41	1 41				
	Total . .	5	15 15	1	Chak No. 26	74 p	1 85
				2		78	1 07
1	Chak No. 22	32	4 18	3		79	1 63
2		33	2 33	4		80	0 88
3		34	4 18	5		81 p	2 71
4		35	1 20	6		82	1 91
5		39 p	6 57	7		136	0 78
	Total . .	5	18 46	8		77 p	1 80
				9		76 p	0 78
				10		83 p	1 30
				11		00	1 02
		Village-Chukamba			Total . .	11	15 73
1	Chak No. 23	25 p	2 80				
2		27	1 57				
3		28 p	1 25	1	Chak No. 27	76	3 61
4		29	1 60	2		77 p	1 78
5		30	1 98	3		83	3 88
6		31	2 00	4		84	0 81
7		35 p	1 35	5		85	0 90
8		36 p	0 78	6		86	2 00

SCHEDULE—Contd.				SCHEDULE—Contd.			
(1)	(2)	(3)	H. A.	(1)	(2)	(3)	H. A.
7		87	1 28	3	8		1 63
8		88	0 71	4	9		2 45
9		89 p	0 80	5	10		2 32
	Total . .	9	15 77	6	11		0 82
1	Chak No. 28	89 p	4 50	7	12		1 52
2		90	1 40	8	13		1 52
3		91	4 15	9	14		1 50
4		92	3 69	10	15		3 49
5		93	1 50		Total . .	10	17 45
6		75	2 83				
	Total . .	9	18 07	1	Chak No. 34	4	1 62
1	Chak No. 29	94	4 31	2		6	6 51
2		95	3 17	3		131	5 00
3		98 /p	2 90	4		132	1 61
4		135 /p	7 40	5		133	2 00
	Total . .	4	17 78		Total . .	5	16 74
1	Chak No. 30	99 p	0 80	1	Chak No. 35	114	1 80
2		100	1 02	2		115	0 93
3		101	1 25	3		116	2 79
4		102	6 74	4		117	1 21
5		103	1 25	5		127 p	1 85
6		109 p	1 87	6		128 p	1 70
7		110 p	1 12	7		129	2 30
	Total . .	7	14 05	8		130	3 55
1	Chak No. 31	96	3 57		Total . .	8	16 13
2		97	3 57				
3		104	7 09	1	Chak No. 36	109 p	11 40
4		105	1 58	2		111	3 61
	Total . .	4	15 81	3		68 p	0 30
1	Chak No. 32	3	1 28	4		99 p	0 28
2		16	3 48	5		100 p	0 20
3		17	1 55	6		110 p	0 30
4		18	2 39		Total . .	6	16 09
5		19	1 54				
6		20	1 50	1	Chak No. 37	120	3 44
7		25 p	1 98	2		121	0 63
8		26	1 86	3		118	0 27
	Total . .	8	15 58	4		119	1 88
1	Chak No. 33	5	1 40	5		127 p	2 55
2		7	0 80	6		128 p	3 16
				7		113	0 69

SCHEDULE—Contd.					SCHEDULE—Contd.				
(1)	(2)		(3)	H. A.	(1)	(2)		(3)	H. A.
8		112 p	1	30	4	Khumbhi	18	1	4 45
							19	7	22 17
	Total . .	8	13	92			20	13	18 46
1	Chak No. 38	106	3	64		Total . .		21	45 08
2		107	2	36					
3		105 p	0	40	5	Vasant-	21	5	15 15
4		108	1	08	wadi	22	5	5	18 46
5		122	1	03					
6		123	1	69		Total . .		10	33 61
7		124	1	88					
8		125	1	62					
9		126	2	26	6	Chukam-	23	11	15 51
					bha	24	13	13	16 04
	Total . .	9	15	96		25	10	10	14 92
						26	11	11	15 73
						27	9	9	15 77
						28	6	6	18 07
						29	4	4	17 78
						30	7	7	14 05
						31	4	4	15 81
						32	8	8	15 58
						33	10	10	17 45
						34	5	5	16 74
						35	8	8	16 13
						36	6	6	16 09
						37	8	8	13 92
						38	9	9	15 96
						Total . .		129	255 55
						Total Area of WUA . .		318	651 64

HEMANT D. CHAVHAN,
Executive Engineer,
Minor Irrigation
Division, Washim.

Washim :
Dated 3rd February, 2025.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १६१.

कार्यकारी अभियंता, यांजकडून
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५.-
अधिसूचना-३

क्रमांक-२२९-२०२५.—

ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा

२००५ चे कलम ५.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणी वापर संस्थांचे जल शास्त्रीय व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी, मी, हेमंत दा. चव्हाण, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, वाशीम, खालीलप्रमाणे पाणी वापर संस्थांचे अद्यावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करीत आहे.

त्याअर्थी, मी हेमंत दा. चव्हाण, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, वाशीम असेही जाहीर करतो की, या पुढे समूचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही, आणि महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५ व नियम, २००६ खाली येणाऱ्या जमिनींच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणी वापर संस्थेमार्फत पाणी पुरवठा घेणे बंधनकारक असेल. या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन शासनाचे राजपत्रात प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, बुलढाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ, बुलढाणा यांचाकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची

प्रकल्पाचे नाव: पांगराबंदी बृ.ल.पा., ता. मालेगाव, जि. वाशीम.

पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता: प्रस्तावित पाणी वापर संस्था
क्र. १, कोठारी बु., ता. पातुर, जि. अकोला.

एकूण क्षेत्र - ५९३.७३ हेक्टर (सी.सी.ए.).

गट नं.	सी. सी. ए.	चक नं.
(१)	(२)	(३)
	हे. आर	
	पांगराबंदी	
४ पै	० ३०	१
८	१ ७५	
९ पै	२ २२	
१०	० १०	
११	० १०	
१२	० ०६	
१३	० ०६	
१०३ पै	० ३०	
१०४	१ ००	
१०५	२ ३०	
१०६	१ ४२	
१०७	१ २८	
१०८	१ ४९	
१०९	४ ५१	

अनुसूची-ब—चालू

(१)	(२)	(३)
	हे. आर	
१५३ पै	० ७२	
एकूण . .	१५	१७ ६१
कोठारी बु/ पांगराबंदी		
२१	३ ०५	२
१३५	३ ४०	
१२६ पै	० २४	
१२५ पै	१ ७५	
१४४	१ ३८	
१४५	१ ४०	
१४६ पै	० ३७	
१४८ पै	० ९०	
१४९	० ५२	
एकूण . .	९	१३ ०१
पांगराबंदी		
११०	१ ५९	३
१११	४ ५१	
११४ पै	० २५	
११५ पै	० २७	
११६	१ २१	
११७ पै	१ १९	
१२३	१ ५१	
१२४	२ ०२	
१२५	३ ९९	
१४६	० ४०	
१४७	१ ०१	
१४८	० ३७	
९४ पै	० ८०	
११२ पै	० ३०	
११३ पै	० २८	
एकूण . .	१५	१९ ७०
कोठारी बु		
३० पै	५ ६७	४
३१ पै	८ ००	
एकूण . .	२	१३ ६७

अनुसूची-ब—चालू			अनुसूची-ब—चालू		
(१)	(२)	(३)	(१)	(२)	(३)
	हे. आर			हे. आर	
२७ पै	५ १७	५	१	५ २०	
२८ पै	५ ५५		३	२ ०५	
२८ पै	६ २८				
एकूण . .	३	१७ ००	एकूण . .	६	२४ १४
			पांगराबंदी		
२१ पै	१ ७२	६	१३५	० ४५	११
२० पै	१ २०		१४३	१ ७२	
१९ पै	० ६०		१४४	२ २०	
२४	५ ९३		१४५	० ४०	
२५ पै	८ १९		१५०	२ ३२	
२६	४ ०२		१५१	० ९०	
एकूण . .	६	२१ ६६	१५२	१ ५८	
पास्तुल			१५३ पै	० १९	
४ पै	३ ४५	७	१५४	० ९१	
६	३ ९८		१५५	० ९०	
२ पै	१ ८४		१५६	० ९०	
८ पै	३ ९०		७	१ २०	
७ पै	५ ३०		१५७	१ ००	
एकूण . .	५	१८ ४७	एकूण . .	१३	१४ ६७
			१९९ पै	४ ३८	१२
१ पै	० ९२	८	२००	२ ४२	
२	४ ८०		२०१/पै	० ३४	
३ पै	४ ७७		१४१/पै	३ ८६	
४२	२ ०३		१४२	५ ६७	
४३	१ १५		एकूण . .	५	१६ ६७
४४	० ००				
कोठारी बु			१३५	१ ८६	१३
३१ पै	० ३३		१३६	० ६०	
३२	४ ५३		१३७	० ६१	
एकूण . .	८	१८ ५३	१३८	१ २१	
			१३९	१ ६५	
२९ पै	० ३७	९	१४०	४ ५३	
३० पै	० ४५		१४४/पै	२ ५७	
३३	४ ९२		१४१/पै	२ ७५	
३४ पै	६ ०५		एकूण . .	८	१५ ७८
३५	४ ९०				
एकूण . .	५	१६ ६९	१९ पै	२ ९८	१४
			२० पै	४ ६६	
३६	४ ४८	१०	२१ पै	७ ०३	
३७	४ २३		एकूण . .	३	१४ ६७
३८	४ ९८				
२	३ २०				

अनुसूची-ब—चालू			अनुसूची-ब—चालू		
(१)	(२)	(३)	(१)	(२)	(३)
	हे. आर			हे. आर	
कोठारी बु			२०४	२ ५०	
१६ पै	४ ७१	१५	२०५	२ ८०	
१७	६ ८१		२०६	० ६०	
१९ पै	२ ५२				
एकूण . .	३	१४ ०४	एकूण . .	९	१९ ९०
			कोठारी बु		
१५	९ ४९	१६	९ पै	६ ४०	२१
१८	४ ७७		१० पै	५ २०	
२५ पै	१ ३०		११	५ १०	
१४	० ५३		१३ पै	० ९५	
एकूण . .	४	१६ ०९	एकूण . .	४	१७ ६५
७ पै	५ ००	१७	५ पै	८ ३६	२२
१२ पै	३ ८०		७ पै	० ९२	
१३ पै	८ ०५		८ पै	१० ६४	
१४ पै	० ५०		१२ पै	१ ४२	
एकूण . .	४	१७ ३५	एकूण . .	४	२१ ३४
६	३ ८५	१८	१२ पै	९ ०५	२३
७ पै	७ ४५		१३ पै	९ ८३	
४	६ ७९				
एकूण . .	३	१८ ०९	एकूण . .	२	१८ ८८
पांगराबंदी			चलका		
१८६	१ २०	१९	१० पै	८ २७	२४
१८७	५ ८०		११ पै	८ ०५	
१८८	४ ११				
अ	४ ८०		एकूण . .	२	१६ ३२
२०२ पै	१ १०				
१९७	० ६०		७ पै	२ ३३	२५
१९८	० ९९		८ पै	६ ७०	
एकूण . .	७	१८ ६०	९ पै	४ ३८	
			एकूण . .	३	१३ ४१
	कोठारी बु				
११ पै	० ४०	२०	१४	७ ४३	२६
१६ पै	३ ००		१६	४ ०२	
पांगराबंदी			१७	६ २५	
१८५ पै	१ २०				
२०१	२ ६०		एकूण . .	३	१७ ७०
२०२	४ ८०				
२०३	२ ००				

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १६२.

SCHEDULE—Contd.

BY EXECUTIVE ENGINEER

(1) (2) (3)

MMISF ACT, 2005.

H.A.

Notification NO.-III

Kothari bk./Pangrabandi

No. 229-2025.—

21 3 05 2

135 3 40

126 P 0 24

125 P 1 75

144 1 38

145 1 40

146 P 0 37

148 P 0 90

149 0 52

Total . . 9 13 01

Pangrabandi

110 1 59 3

111 4 51

114 P 0 25

115 P 0 27

116 1 21

117 P 1 19

123 1 51

124 2 02

125 3 99

146 0 40

147 1 01

148 0 37

94 P 0 80

112 P 0 30

113 P 0 28

Total . . 15 19 70

Name of the Project :- Pangrabandi LMI Project, Tal. Malegaon, Dist. Washim.

Total Area :- 593.73 Ha. (C C A).

Gut. No. C.C.A. Name of Chak
(1) (2) (3)

H.A.

Pangrabandi

Kothari bk.

30 P 5 67 4

31 P 8 00

Total . . 2 13 67

27 P 5 17 5

28 P 5 55

28 P 6 28

Total . . 3 17 00

21 P 1 72 6

20 P 1 20

19 P 0 60

24 5 93

25 P 8 19

26 4 02

Total . . 15 18 21 Total . . 6 21 66

SCHEDULE— <i>Contd.</i>			SCHEDULE— <i>Contd.</i>		
(1)	(2)	(3)	(1)	(2)	(3)
	H.A.			H.A.	
Pastul			199 P	4 38	12
4 P	3 45	7	200	2 42	
6	3 98		201 P	0 34	
2 P	1 84		141 P	3 86	
8 P	3 90		142	5 67	
7 P	5 30				
			Total . .	5	16 67
Total . .	5				
			135	1 86	13
1 P	0 92	8	136	0 60	
2	4 80		137	0 61	
3 P	4 77		138	1 21	
42	2 03		139	1 65	
43	1 15		140	4 53	
44	0 00		144 P	2 57	
Kothari bk.			141 P	2 75	
31 P	0 33				
32	4 53		Total . .	8	15 78
Total . .	8		19 P	2 98	14
			20 P	4 66	
29 P	0 37	9	21 P	7 03	
30 P	0 45				
33	4 92		Total . .	3	14 67
34 P	6 05				
35	4 90		16 P	4 71	15
			17	6 81	
Total . .	5		19 P	2 52	
			Total . .	3	14 04
36	4 48	10			
37	4 23		15	9 49	16
38	4 98		18	4 77	
2	3 20		25 P	1 30	
1	5 20		14	0 53	
3	2 05				
Total . .	6		Total . .	4	16 09
			7 P	5 00	17
135	0 45	11	12 P	3 80	
143	1 72		13 P	8 05	
144	2 20		14 P	0 50	
145	0 40				
150	2 32		Total . .	4	17 35
151	0 90				
152	1 58		6	3 85	18
153 P	0 19		7 P	7 45	
154	0 91		4	6 79	
155	0 90				
156	0 90		Total . .	3	18 09
7	1 20				
157	1 00		186	1 20	19
			187	5 80	
Total . .	13		188	4 11	
			A	4 80	

SCHEDULE—Contd.			SCHEDULE—Contd.		
(1)	(2)	(3)	(1)	(2)	(3)
	H.A.			H.A.	
202 P	1 10		15	8 36	27
197	0 60		21	8 41	
198	0 99		22 P	1 20	
Total . .	7	18 60	Total . .	3	17 97
11 P	0 40	20	18	8 64	28
16 P	3 00		20	5 72	
Pangrabandi			Total . .	2	14 36
185 P	1 20		19	6 92	29
201	2 60		24	6 88	
202	4 80		25	4 51	
203	2 00		Total . .	3	18 31
204	2 50		26	4 95	30
205	2 80		27	6 52	
206	0 60		18 P	0 89	
Total . .	9	19 90	19	5 40	
Kothari bk.		21	Total . .	4	17 76
9 P	6 40		12 P	1 38	31
10 P	5 20		2	3 26	
11	5 10		11	3 75	
13 P	0 95		12 P	4 78	
Total . .	4	17 65	Total . .	4	13 17
5 P	8 36	22	12 P	1 25	32
7 P	0 92		14	6 13	
8 P	10 64		15 P	3 28	
12 P	1 42		18 P	3 28	
Total . .	4	21 34	Total . .	4	13 94
Chalka		23	16	0 81	33
12 P	9 05		17	6 01	
13 P	9 83		29	4 58	
Total . .	2	18 88	30	5 98	
10 P	8 27	24	Total . .	4	17 38
11 P	8 05		17 P	0 41	34
Total . .	2	16 32	18 P	1 33	
7 P	2 33	25	19 P	0 62	
8 P	6 70		21	2 82	
9 P	4 38		22	8 56	
Total . .	3	13 41	Total . .	5	13 74
14	7 43	26			
16	4 02				
17	6 25				
Total . .	3	17 70			

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)
	H.A.	
25 P	3 88	35
26 P	3 60	
27 P	3 28	
28	5 40	
Total . .	4	16 16

VILLAGE WISE AREA STATEMENT

Sr. no.	Name of Village	Taluka	District	CCA
(1)	(2)	(3)	(4)	(5)
				H.A.
1	Pangrabandi	Malegaon	Washim	129 49
2	Kothari bk	Pathur	Akola	223 7
3	Pastul	Pathur	Akola	32 14
4	Chalka	Barshi	Akola	133 06
		Takli		
5	Sevanagar	Barshi	Akola	75 34
		Takli		
		Total Area of WUA . .		593 73

Washim :
Dated the 3 February 2025.

HEMANT D. CHAVAN,
Executive Engineer,
Minor Irrigation Divison,
Washim.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १६३.

कार्यकारी अभियंता, यांजकडून

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५.-

अधिसूचना-३

क्रमांक २२९-१-२०२५.—

ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणी वापर संस्थांचे जल शास्त्रीय व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी, मी, हेमंत दा. चव्हाण, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, वाशीम, खालील प्रमाणे पाणी वापर संस्थांचे अद्यावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करीत आहे.

त्याअर्थी, मी हेमंत दा. चव्हाण, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, वाशीम असेही जाहीर करतो की, या पुढे समुचित प्राधिकरणातर्फे

कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही, आणि महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५ व नियम, २००६ खाली येणाऱ्या जमिनींच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणी वापर संस्थेमार्फत पाणी पुरवठा घेणे बंधनकारक असेल. या प्रकटना मुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झाल्या पासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, बुलढाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ, बुलढाणा यांचाकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची

प्रकल्पाचे नाव: पांगराबंदी बृ.ल.पा., ता. मालेगाव, जि. वाशीम.

पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता: प्रस्तावित पाणी वापर संस्था
क्र. २, शेलगाव, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला.

एकूण क्षेत्र - ५७१.२७ हेक्टर (सी.सी.ए.).

गट नं.	सी. सी. ए.	चक नं.
(१)	(२)	(३)
	हे. आर	
	सेवानगर	
२०	९ ४३	३६
२३	४ ३४	
एकूण . .	२	१३ ७७
	पार्डी	
११ पै	२ ००	३७
१२ पै	४ ८०	
१३	८ ००	
१०	३ २२	
एकूण . .	४	१८ ०२
६	५ २१	३८
७	५ ८७	
९	२ ४५	
११ पै	४ ८२	
१२ पै	१ ८०	
एकूण . .	५	२० १५
३	४ ४०	३९
८	५ ५३	
९ द्र	५ ४५	
एकूण . .	३	१५ ३८

अनुसूची-ब—चालू			अनुसूची-ब—चालू		
(१)	(२)	(३)	(१)	(२)	(३)
	हे. आर			हे. आर	
	बेलखेड			शेलगाव	
१४ पै	३ ४५	४०	४१	० ८३	४५
१५	९ ५९		४२	२ १४	
			५१	२ २७	
एकूण . .	२	१३ ०४	५२	१ ६५	
			५३ पै	० ७०	
१६	१२ १४	४१	४३	१ ५५	
२१	६ २१		४४	१ ७८	
२२ पै	१ ५०		४५	० ७०	
			४६	१ ९६	
एकूण . .	३	१९ ८५	४८	१ २१	
			४९	१ २१	
१७	२ १३	४२	५०	२ ४९	
१८	७ २८		एकूण . .	१२	१८ ४९
१९ पै	२ ४५				
२० पै	२ ७०		४७	७ ७०	४५
एकूण . .	४	१४ ५६		बेलखेड	
			१२ पै	० ८६	
१९	२ ८१	४३	१३ पै	३ ४०	
२०	४ ०५		१४ पै	६ ००	
२२ पै	१ ९६				
२३ पै	४ २९		एकूण . .	४	१७ ९६
एकूण . .	४	१३ ११			
			१२	९ ०६	४७
	शेलगाव		१३ पै	० ६०	
६५ पै	० ६०	४४	२३ पै	१ ५८	
६३ पै	० ६५		२४	५ ०४	
६४ पै	० ५०		एकूण . .	४	१६ २८
६५ पै	१ ८०				
८५	२ १९			शेलगाव	
८६	१ ६४		८९	० ४०	४८
८७	० ५६		९०	१ ६४	
८८	० ५६		९१	० ५६	
८९ पै	० १४		९२	० ५६	
९९	२ २१		९३	० ५६	
६६	१ ४६		९४	२ ३५	
६७	१ ५३		९५	० ६०	
६८	३ ०९		९६	१ ३२	
			९७	१ १२	
एकूण . .	१३	१६ ९३	९८	१ ०७	
			१००	० ८०	

अनुसूची-ब—चालू			अनुसूची-ब—चालू		
(१)	(२)	(३)	(१)	(२)	(३)
	हे. आर			हे. आर	
१०१ पै	० ६०		३९	१ ६२	
१०२ पै	० ६०		४०	२ ४२	
१०३ पै	० ८०				
१०४ पै	० ६८		एकूण . .	७	१६ ७०
१०५ पै	० २०				
१०७	२ ०८		२८ पै	१ ००	५२
एकूण . .	१७		३० पै	० ६१	
			३१	२ ०४	
७३	० ५६	४९	३२	३ ३४	
७४	१ ४४		३३	० ९४	
७५	० ९४		३४	३ ८४	
७६	१ ००			बेलखेड	
७७	१ २५		१३ पै	१ ७८	
७८	० ४७		१२ पै	० ८६	
७९	० ४६		एकूण . .	८	१४ ४१
८०	२ १७				
८१	१ ३९			शेलगाव	
८२	० ६९		११	१ ०१	५३
८३	१ २६		१२	१ ४७	
८४	० ८३		१६	१ ३८	
१३२ पै	० ४०		१७	२ २६	
१३३ पै	० ७८		१८	१ ४१	
१३४ पै	० ७०		२०	२ ३९	
१३५ पै	० ६०		२१	१ १६	
१३६ पै	० ५०		२२	० ७८	
१३९ पै	० ५०		२३	१ ९५	
१४०	१ २१		३२ पै	० ३५	
१४१ पै	१ ०१		एकूण . .	१०	१४ १६
१४२ पै	० ९२				
एकूण . .	२१		२४	१ ५२	५४
			२५	१ १८	
६९	३ १२	५०	२६	० ८१	
७०	१ १८		२७	० ८१	
७१	७ ५२		२८ पै	० २३	
७२	१ ६६		२९	१ ९८	
एकूण . .	४		३० पै	० २०	
				बेलखेड	
१९	६ ८०	५१	१०	५ ४०	
३५	१ २१		१२ पै	० ८०	
३६	२ २२		१३ पै	१ ४७	
३७	१ ६२		एकूण . .	१०	१४ ४०
३८	० ८१				

अनुसूची-ब—चालू			अनुसूची-ब—चालू		
(१)	(२)	(३)	(१)	(२)	(३)
	हे. आर			हे. आर	
९ पै.	६ ४३	५५	९० पै	० ९०	
१	४ ८४		९१	० ८३	
२५	२ ४२		९२	० ७४	
८	५ ८८		९३	१ ०१	
७ पै.	० ६०		९५	२ २७	
एकूण . .	५	२० १७	९६	१ १३	
१	५ ३१	५६	९७	१ ०२	
७	८ ८६		१०० पै	० ५०	
कामखेड			एकूण . .	१४	१४ ६१
३१	२ ४६		९८	१ ९९	६०
एकूण . .	३	१६ ६३	९९	५ ३२	
२६	१ ६०	५७	१०९	८ १६	
२७	२ ५५		१०० पै	० ५०	
२८	२ ९७		एकूण . .	४	१५ ९७
२९	२ ४१		१०६	० ००	६१
३०	२ ०१		११०	५ ३२	
२०	१ १८		१११	२ ७६	
२४	१ ७९		११२	० ८६	
एकूण . .	७	१४ ५१	११३	१ ९१	
१६ पै	२ ४८	५८	११४ पै	० ३०	
१८ पै	० ००		११५ पै	० ९९	
१९	० ७४		६० पै	० ६१	
२१	१ ९८		एकूण . .	८	१२ ७५
२२	२ ३५		५१	२ ७४	६२
२३	२ ३९		६०	३ ०२	
२४	१ ७९		४९ पै	१ १०	
२५	१ ७९		११४ पै	३ ३३	
एकूण . .	८	१३ ५२	११५	२ २६	
वाघजाली			११६	२ ६८	
८४	० ४०	५९	११७ पै	० ७०	
८५	० ४८		११८ पै	० ७०	
८६	० २०		एकूण . .	८	१६ ५३
८७	१ ०६		४३	२ ४६	६३
८८	२ १०		४४	० ८९	
८९	१ ९७		४५	० ८८	

अनुसूची-ब—चालू			अनुसूची-ब—चालू		
(१)	(२)	(३)	(१)	(२)	(३)
	हे. आर			हे. आर	
४७ पै	० ६०		३२	० ८०	
४८	० ८८		३३	१ ६२	
४९ पै	० ८८		३४	३ ६९	
५०	१ २१				
५२	७ ७७		एकूण . .	११	१९ ६६
११८ पै	० २३				
११७ पै	० ७३			चिंचोली	
४६ पै	० ४०		९३	२ ७०	६७
			९४	२ ८५	
एकूण . .	११	१६ ९३	९९	२ ०७	
			१००	० ८१	
३७	१ ८९	६४	१०१	४ २१	
३८	१ ९०		१०२	२ ४५	
३९	१ २२				
४०	१ ७१		एकूण . .	६	१५ ०९
४१	२ ०२				
४२	२ ०२		१०३	२ ०७	६८
१४ पै	१ ३५		१०४	२ १२	
१९ पै	१ २५		१०५	२ ११	
२७ पै	० ६०		१०६	५ २८	
			१०७	१ २८	
एकूण . .	९	१३ ९६	१०८	१ ८५	
			१०९	० ४०	
३५	१ ४०	६५	११२	० ४०	
३६	१ २४			राजंद	
५३	२ २३		१०६ पै	३ ५८	
५४	४ ५३				
५५	० ७९		एकूण . .	९	१९ ०९
५६	१ ९०				
५७	१ ९१			चिंचोली	
५८	१ ९४		११०	१ ७५	
५९	४ २८		१११	२ ४४	
			११३	५ ०५	
एकूण . .	९	२० २२	१२०	२ ७०	
			११९	३ ०९	
२०	१ २१	६६	१२१ पै	२ ६८	
२५	३ ९४				
२६	१ ६५		एकूण . .	६	१७ ७१
२७	१ ४२				
२८	१ २०			राजंद	
२९	१ ४०		१०५	१० ०३	७०
३०	१ ६२		१०६	८ १८	
३१	१ ११				
			एकूण . .	२	१८ २१

गाव निहाय लाभक्षेत्र

गाव	तालुका	जिल्हा	सी.सी.ए.
(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर
सेवानगर	बार्शीटाकळी	अकोला	१३ ७७
पार्डी	बार्शीटाकळी	अकोला	५३ ५५
बेलखेड	बार्शीटाकळी	अकोला	१३१ ७५
शेलगाव	बार्शीटाकळी	अकोला	१४० ९८
खामखेड	पातुर	अकोला	३० ४९
वाघजाळी	बार्शीटाकळी	अकोला	१३० ६३
चिंचोली	बार्शीटाकळी	अकोला	४८ ३१
राजंद	बार्शीटाकळी	अकोला	२१ ७९
पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र ..			५७१ २७

हेमंत दा. चव्हाण,

वाशिम : कार्यकारी अभियंता,
दिनांक ३ फेब्रुवारी, २०२५. लघु पाटबंधारे विभाग,
वाशीम.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १६४.

BY EXECUTIVE ENGINEER

MMISF ACT, 2005.

Notification No.-III

No. 229-1-2025.—

Whereas, it has been decided to delineate Area of Operation of Water User Association (WUA's) on Volumetric basis and as per Administrative Convenience under section 5,6,7 and Rule of the MMISF Act, 2005 I, Hemant D. Chavhan, Executive Engineer, Minor Irrigation Division, Washim, hereby delineate the areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned *Gram Panchayat*, Tahasil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

Therefore I, Hemant D. Chavhan, Executive Engineer, Minor Irrigation Division, Washim also hereby, declare that, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land & the system of supply of water through Water User's Association shall binding on all the holders and the occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act, 2005.

Any person affected by this notification or part thereof, may within 30 days from the date of publication in the *Maharashtra Govt. Gazette*, file and appeal before Superintending Engineer, Buldhana Irrigation project Circle, Buldhana within 30 days from the date of publication of this notification in the Government gazette.

SCHEDULE

Name of the Project :- Pangrabandi LMI Project Tal, Malegaon. Dist. Washim.

Name & adress of W.U.A :- Proposed W.U.A No. 2, Shelgaon, Tal:- BarshiTakali, Dist :- Akola.

Total Area :- CCA 571.27 Ha. (C C A)

Gut. No.	C.C.A.	Chak no.
(1)	(2)	(3)
	H.A.	
Sevanagar		
20	9 43	36
23	4 34	
Total . .	2	13 77
	pardi	
11 p	2 00	37
12 p	4 80	
13	8 00	
10	3 22	
Total . .	4	18 02
6	5 21	38
7	5 87	
9	2 45	
11 p	4 82	
12 p	1 80	
Total . .	5	20 15
3	4 40	39
8	5 53	
9 p	5 45	
Total . .	3	15 38
Belkhed		
14 p	3 45	40
15	9 59	
Total . .	2	13 04

SCHEDULE—Contd.			SCHEDULE—Contd.		
(1)	(2)	(3)	(1)	(2)	(3)
	H.A.			H.A.	
16	12 14	41	48	1 21	
21	6 21		49	1 21	
22 p	1 50		50	2 49	
Total . .	3	19 85	Total . .	12	18 49
17	2 13	42	47	7 70	45
18	7 28		Bhelkhed		
19 p	2 45		12 p	0 86	
20 p	2 70		13 p	3 40	
Total . .	4	14 56	14 p	6 00	
19	2 81	43	Total . .	4	17 96
20	4 05		12	9 06	47
22 p	1 96		13 p	0 60	
23 p	4 29		23 p	1 58	
Total . .	4	13 11	24	5 04	
Shelgaon			Total . .	4	16 28
65 p	0 60	44	Shelgaon		
63 p	0 65		89	0 40	48
64 p	0 50		90	1 64	
65 p	1 80		91	0 56	
85	2 19		92	0 56	
86	1 64		93	0 56	
87	0 56		94	2 35	
88	0 56		95	0 60	
89 p	0 14		96	1 32	
99	2 21		97	1 12	
66	1 46		98	1 07	
67	1 53		100	0 80	
68	3 09		101 p	0 60	
Total . .	13	16 93	102 p	0 60	
41	0 83	45	103 p	0 80	
42	2 14		104 p	0 68	
51	2 27		105 p	0 20	
52	1 65		107	2 08	
53 p	0 70		Total . .	17	15 94
43	1 55		73	0 56	49
44	1 78		74	1 44	
45	0 70		75	0 94	
46	1 96		76	1 00	

SCHEDULE—Contd.			SCHEDULE—Contd.		
(1)	(2)	(3)	(1)	(2)	(3)
	H.A.			H.A.	
77	1 25			Belkhed	
78	0 47		13 p	1 78	
79	0 46		12 p	0 86	
80	2 17		-----	-----	
81	1 39	Total. .	8	14 41	
82	0 69		-----	-----	
83	1 26			Shelgaon	
84	0 83		11	1 01	53
132 p	0 40		12	1 47	
133 p	0 78		16	1 38	
134 p	0 70		17	2 26	
135 p	0 60		18	1 41	
136 p	0 50		20	2 39	
139 p	0 50		21	1 16	
140	1 21		22	0 78	
141 p	1 01		23	1 95	
142 p	0 92		32 p	0 35	
-----	-----		-----	-----	
Total . .	21		Total . .	10	
	19 08		-----	-----	
69	3 12	50	24	1 52	54
70	1 18		25	1 18	
71	7 52		26	0 81	
72	1 66		27	0 81	
-----	-----		28 p	0 23	
Total . .	4		29	1 98	
	13 48		30 p	0 20	
-----	-----			Belkhed	
19	6 80	51	10	5 40	
35	1 21		12 p	0 80	
36	2 22		13 p	1 47	
37	1 62		-----	-----	
38	0 81		Total . .	10	
39	1 62		-----	-----	
40	2 42		9 p	6 43	55
-----	-----		1	4 84	
Total. .	7		25	2 42	
	16 70		8	5 88	
28 p	1 00	52	7 p	0 60	
30 p	0 61		-----	-----	
31	2 04		Total. .	5	
32	3 34		-----	-----	
33	0 94		1	5 31	56
34	3 84		7	8 86	

SCHEDULE—Contd.			SCHEDULE—Contd.		
(1)	(2)	(3)	(1)	(2)	(3)
	H.A.			H.A.	
khamkhed			98	1 99	60
31	2 46		99	5 32	
			109	8 16	
Total . .	3	16 63	100 p	0 50	
26	1 60	57	Total . .	4	15 97
27	2 55				
28	2 97		106	0 00	61
29	2 41		110	5 32	
30	2 01		111	2 76	
20	1 18		112	0 86	
24	1 79		113	1 91	
			114 p	0 30	
Total . .	7	14 51	115 p	0 99	
18 p	0 00	58	60 p	0 61	
19	0 74		Total . .	8	12 75
21	1 98				
22	2 35		51	2 74	62
23	2 39		60	3 02	
24	1 79		49 P	1 10	
25	1 79		114 P	3 33	
			115	2 26	
Total . .	8	13 52	116	2 68	
Waghajali			117 P	0 70	
84	0 40	59	118 P	0 70	
85	0 48		Total . .	8	16 53
86	0 20				
87	1 06		43	2 46	63
88	2 10		44	0 89	
89	1 97		45	0 88	
90 p	0 90		47 P	0 60	
91	0 83		48	0 88	
92	0 74		49 P	0 88	
93	1 01		50	1 21	
95	2 27		52	7 77	
96	1 13		118 P	0 23	
97	1 02		117 P	0 73	
100 p	0 50		46 P	0 40	
Total . .	14	14 61	Total . .	11	16 93

Washim : Executive Engineer,
Dated the 3rd February, 2025. Minor Irrigation Division,
Washim.

भाग १ (अ.वि.पु.) म.शा.रा., अ.क्र. १६५

अनुसूची-चालू

कार्यकारी अभियंता, यांजकडून

(१) (२) (३) (४)

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५.—

हे. आर

अधिसूचना-३

क्रमांक ३४०-सिंचन-पावास-अधिसूचना-३-२०२५.—

ज्याअर्थी, प्रशासकीय सोडनुसार, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५, कलम ५, ६, ७ व नियम ३ अन्वये व जलाधारीत पाणी वापर संस्थाच्या कार्यक्षेत्राची निश्चिती करण्याचे ठरविले आहे. मी, एस. पी. पिदडी, कार्यकारी अभियंता, वाशिम पाटबंधारे विभाग, वाशिम (बांधकाम) असे जाहीर करतो की, खाली दर्शविलेल्या पाणी वापर संस्थाच्या कार्यक्षेत्रातच्या निश्चितीबाबत प्रमाणित केलेल्या अद्यावत याद्या संबंधित ग्रामपंचायत कार्यालये, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभाग व इतर महत्वाच्या सार्वजनिक स्थळी सूचना फल्कावर लावण्यात आलेल्या आहेत.

त्याअर्थी, मी, एस. पी. पिदडी, कार्यकारी अभियंता, वाशिम पाटबंधारे विभाग, वाशिम (बांधकाम) असे सुद्धा जाहीर करतो की, अधिकृत अधिकाराशिवाय भूधारक अथवा भूधारकास पाणी वापर संस्थेशिवाय सिंचनाकरीता पाणी पुरवठा करता येणार नाही, ही बाब सर्व भूधारक व भूधारकांकरीता महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५ अन्वये बंधनकारक राहिल.

कोणतीही व्यक्ती या अधिसूचनेमुळे किंवा अधिसूचनेतील काही भागामुळे प्रभावित होत असल्यास ती व्यक्ती ही अधिसूचना राजपत्रात जाहीर झाल्यापासून ३० दिवसांचे आत अधीक्षक अभियंता, बुलढाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ, बुलढाणा यांचे कडे अपील दाखल करू शकतो.

अनुसूची

प्रकल्पाचे नाव : खडकी लघु पाटबंधारे योजना, ता. मालेगाव

पाणी वापर संस्थेचे नाव :- प्रस्तावित पाणी वापर संस्था

वितरीका/शाखा कुलाबा क्र. मौजा निहाय स. नं.
कालवा/मुख्य निहाय पा. वा.
कालवा संस्थेचे क्षेत्र

स. नं./गट नं. क्षेत्र

(१) (२) (३) (४)

हे. आर

मौजा खडकी इजारा

खडकी इजारा ७३ १ २३
जलाशय उपसा ७४ ० ३०
७५ ० ८४
७६ ० ९४
७७ १ ०६

धारकाटा जलाशय
उपसा

मौजा धारकाटा

२२ ६ ७७
२० १० ९८
२७ १ ७४
२८ ११ ७३

एकूण . . ६३ ३१

[illegible]

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर
		२६	१ ०१
		२७	१ ०१
		२८	२ ०१
		२९	२ ०२
		५०	१ ५३
		५१	० ८१
		५२	० ६२
		५३	० ६२
		५४	६ २३
		७०	२ ४१
		७१	३ ०२
		६७	० ८३
		६२	१ ०१
		६०	० ६६
		५९	३ ००

एकूण प्रवाही मौजा मसला . . ९० ६०

मौजानिहाय गोषवारा

प्रकल्पाचे नाव - खडकी ल. पा. प्रकल्प.

अ. क्र.	गावाचे नाव	क्षेत्र (सी.सी.ए.)
(१)	(२)	(३)
		हे. आर
१	खडकी इजारा जलाशय उपसा	६३ ३१
२	धारकाटा जलाशय उपसा	८३ ४५
३	काटा जलाशय उपसा	४४ २४

एकूण उपसा . . १९१ ००

१	खडकी इजारा प्रवाही	१०९ ३५
२	मसला खुर्द प्रवाही	९० ६०

एकूण प्रवाही . . २०० ००

एकूण जलाशय उपसा व प्रवाही . . ३९१ ००

एस. पी. पिदडी,

वाशिम (बांध.) :
दिनांक १० फेब्रुवारी, २०२५.

कार्यकारी अभियंता,
वाशिम पाटबंधारे विभाग,
वाशिम (बांध.).

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १६६.

BY EXECUTIVE ENGINEER

MMISF ACT, 2005.

No. 340-IM-WUA-Noti.-3-2025—

Whereas, it has been decided to delineate Area of Operation of Water User Association (WUAs) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005, I, S. P. Pidadi, the Executive Engineer, Washim Irrigation Division, Washim (Const.) hereby, delineate Area of Operation of following WUAs and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of direct that the certified copy of notice board of the Offices of concerned *Gram Panchayat*, Tahsil office, Irrigation Section, Sub-Division and Division and at other prominent public places.

Therefore, I, S. P. Pidadi, the Executive Engineer, Washim Irrigation Division, Washim (const.) also hereby declare that, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and that system of supply of water through Water User Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Maharashtra Management of Irrigation System by Farmers.

Any person affected by this notification or part of the, may within thirty days from the date of publication of this notification in the *Official Gazette*, like an appeal before Supritending Engineer, Buldhana Irrigation Project Circle, Buldhana.

SCHEDULE

Name of Irrigation Project : Khadki M.I.Tank,
Tq.Malegaon

Name and Address of Existing: Proposed W.U.A.

Distribution	Off take	Village wise Sr.No.	Gut
Branch canal/ Main Canal	numbers	Survey No./ Gut No.	Area
(1)	(2)	(3)	(4)
			H. A.
			Mouja Khadki Izara
Khadki Izara Lift		73	1 23
		74	0 30
		75	0 84
		76	0 94
		77	1 06
		82	2 26

